



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक ३]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६

[पृष्ठे ६४ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./७७००/२०२४.— श्रीमती एस. एस. मुजावर, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांचा दिनांक ९ डिसेंबर २०२४ ते दिनांक ११ डिसेंबर २०२४ अशी ३ दिवसांची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. एस. मुजावर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. एस. मुजावर हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती एस. एस. मुजावर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग,
दिनांक ३० डिसेंबर २०२४.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./७६९८/२०२४.— श्रीमती ए. एस. बडगुजर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग यांची दिनांक ३० डिसेंबर २०२४ व दिनांक १ जानेवारी २०२५ अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २८ डिसेंबर २०२४ व दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजीचे चौथा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणे येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती ए. एस. बडगुजर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुनर्नियुक्ती करणेत येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती ए. एस. बडगुजर, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती ए. एस. बडगुजर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग,
दिनांक ३० डिसेंबर २०२४.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./७७९८/२०२४.— श्रीमती एस. एस. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, खालापूर यांची दिनांक २० डिसेंबर २०२४ ते दिनांक २४ डिसेंबर २०२४ अशी ५ दिवसांची अर्जित रजा पुढील दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजीचे नाताळ सुट्टीस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. एस. देशमुख, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, खालापूर म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. एस. देशमुख, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, खालापूर या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती एस. एस. देशमुख, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग,
दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./७७१९/२०२४.— श्रीमती डी. एस. खोत, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, खालापूर यांची दिनांक २० डिसेंबर २०२४ ते दिनांक २१ डिसेंबर २०२४ अशी २ दिवसांची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती डी. एस. खोत, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, खालापूर म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती डी. एस. खोत, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, खालापूर या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती डी. एस. खोत, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग,
दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./७६९९/२०२४.— श्री. एन. के. मणेर, जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग यांची दिनांक १६ डिसेंबर २०२४ ते दिनांक १८ डिसेंबर २०२४ अशी चार दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एन. के. मणेर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एन. के. मणेर, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एन. के. मणेर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग,
दिनांक ३० डिसेंबर २०२४.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून**अधिसूचना**

क्रमांक रा.अ./५२/२०२४.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण यांची दिनांक २ जानेवारी २०२५ ते दिनांक ४ जानेवारी २०२५ अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग,
दिनांक २ जानेवारी, २०२५.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून**अधिसूचना**

क्रमांक रा.अ./५१/२०२४.— श्रीमती व्ही. बी. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अलिबाग यांचा दिनांक १ जानेवारी २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२५ अशी तीन दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती व्ही. बी. पाटील, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अलिबाग म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती व्ही. बी. पाटील, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती व्ही. बी. पाटील, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग,
दिनांक २ जानेवारी, २०२५.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./१०/२०२५.— श्री. एम. डी. सेंदाणे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांचा दिनांक २० डिसेंबर २०२४ व दिनांक २१ डिसेंबर २०२४ अशी ०२ दिवसांची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एम. डी. सेंदाणे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एम. डी. सेंदाणे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एम. डी. सेंदाणे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त कालावधीत त्याचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग,
दिनांक १ जानेवारी, २०२५.

ए. एस. राजंदेकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
रायगड-अलिबाग.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3313/2024.— Shri G. A. Kulkarni, Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, is granted Commuted Leave *ex-post-facto*, for 01 days on 13th December 2024.

No locum tenens is necessary.

On return from leave Shri G. A. Kulkarni, is re-posted as Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rules, 1981, Shri G. A. Kulkarni, would have been continued to an officiate Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, had he not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, was already kept with Shri P. R. Dhore, Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal.

The Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 23rd December 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3314/2024.— Shri S. H. Shaiekh Tajjum, Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kankavli, is granted earned leave for 05 days from 26th December 2024 to 30th December 2024 with permission to prefix holiday on 25th December 2024 and permission to leave headquarters from 24th December 2024 A.O.H. to 31st December 2024 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Shri S. H. Shaiekh Tajjum, is re-posted as Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kankavli.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule 1981, Shri S. H. Shaiekh Tajjum, would have been continued to an officiate Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kankavli, had he not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kankavli, shall remain with Smt. N. B. Ghatage, Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kankavli.

The Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kankavli, is directed to hand over the charge of his Court to the Civil Judge (J.D.) & J.M.F.C., Deogad. The Civil Judge, (J.D.) and J.M.F.C., Kankavli is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 18th December 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3327/2024.— Smt. S. S. Joshi, District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg is granted earned leave for 02 days from 30th December 2024 to 31st December 2024 with permission to prefix holiday on 28th December 2024 to 29th December 2024 and permission to leave headquarters from 27th December 2024 A.O.H. to 1st January 2025 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Smt. S. S. Joshi, is re-posted as District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule 1981, Smt. S. S. Joshi, would have been continued to an officiate as District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg had she not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg shall remain with Smt. V. S. Deshmukh, District Judge-2 & Additional Sessions Judge, Sindhudurg.

The District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg is directed to hand over the charge of her Court alongwith the charge of the Court of the Principal District and Sessions Judge, Sindhudurg to the District Judge-2 & Additional Sessions Judge, Sindhudurg. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 24th December 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3328/2024.— Shri G. A. Kulkarni, Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, is granted Earned Leave for 02 days on 23rd December 2024 and 24th December 2024 with permission to leave headquarters from O.H. of 23rd December 2024 till O.H. 24th December 2024.

No locum tenens is necessary.

On return from leave Shri G. A. Kulkarni, is re-posted as Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule, 1981, Shri G. A. Kulkarni, would have been continued to an officiate Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, had he not proceeded on leave as above.

During the abovesaid leave period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, shall remain with Shri P. R. Dhore, Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal,

The Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Kudal, is directed to hand over the charge of his Court to the Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C. Kudal. He is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 24th December 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3330/2024.— Smt. S. K. Karande, Secretary, District Legal Services Authority, Sindhudurg is granted earned leave for 02 days on 26th December 2024 and 27th December 2024 with permission to prefix holiday on 25th December 2024 and suffix holidays on 28th December 2024 and 29th December 2024 and to leave headquarters from 24th December 2024. A.O.H. to 30th December 2024 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Smt. S. K. Karande, is re-posted as Secretary, District Legal Services Authority, Sindhudurg.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule 1981, Smt. S. K. Karande, would have been continued to an officiate as Secretary, District Legal Services Authority, Sindhudurg had she not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Office of the Secretary, District Legal Services Authority, Sindhudurg shall remain with Smt. V. R. Jambhule, Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg.

The Secretary, Distict Legal Services Authority, Sindhudurg is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 24th December 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3298/2024.— Shri Y. P. Bavkar, Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Dodamarg, is granted Earned Leave for 02 days on 23rd December 2024 and 24th December 2024 with permission to suffix holiday on 25th December 2024 and to leave headquarters from 23rd December 2024 O.H. to 26th December 2024 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Shri Y. P. Bavkar, is re-posted as Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Dodamarg,

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule, 1981, Shri Y. P. Bavkar, is reposted as Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Dodamarg, had he not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Dodamarg, shall remain with Smt. R. G. Kumbhar, Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi.

The Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Dodamarg, is directed to handover the charge of his Court to the Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi. and he is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 20th December 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3363/2024.— Smt. V. R. Jambhule, Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg is granted earned leave for 09 days from 1st January 2025 to 9th January 2025 with permission to leave headquarters from 1st January 2025 O.H. to 10th January 2025 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Smt. V. R. Jambhule, is re-posted as the Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule, 1981, Smt. V. R. Jambhule, would have been continued to an officiate as Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg had she not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of the Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg shall remain with Shri A. D. Tidke, Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg.

The Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg is directed to handover the charge of her Court to the Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate Sindhudurg. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officer concerned.

Sindhudurg,
dated 31st December 2024.
भाग एक (को.वि.पु.)—२

V. S. DESHMUKH,
I/c. Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/3364/2024.— Smt. R. G. Kumbhar, Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C. Sawantwadi is granted earned leave for 03 days on 1st January 2025 to 3rd January 2025 with permission to leave headquarters from 1st January 2025 O.H. to 4th January 2025 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Smt. R. G. Kumbhar, is re-posted as Joint Civil Judge (J.D.) J.M.F.C. Sawantwadi.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule, 1981, Smt. R. G. Kumbhar, would have been continued to an officiate as Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi had she not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of the Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi, shall remain with Smt. J. M. Mistry, Civil Judge (J.D.) and J.M.F.C. Sawantwadi.

The Joint Civil Judge (J.D.) J.M.F.C. Sawantwadi is directed to handover the charge of her Court to the Civil Judge (J.D.) & J.M.F.C., Sawantwadi. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 31st December 2024.

V. S. DESHMUKH,
I/c Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG

Order

No. Admn/46/2025.— Smt. S. S. Joshi, District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg is granted 01 day earned leave *ex-post-factor*, on 1st January 2024 to with permission to prefix arned leave on 30th December 2024 and 31st December 2024 and permission to leave headquarters from 2nd January 2025 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Smt. S. S. Joshi, is re-posted as District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule 1981, Smt. S. S. Joshi, would have been continued to an officiate as District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg had she not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg shall remain with Smt. V. S. Deshmukh, District Judge-2 & Additional Sessions Judge, Sindhudurg.

The District Judge-1 & Additional Sessions Judge, Sindhudurg is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg,
dated 2nd January 2024.

H. B. GAIKWAD,
Principal District & Sessions Judge,
Sindhudurg.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था ब-२/६८०३/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजा व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ५ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला आहे. न्यायिक अधिकारी यांचे दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजीचे न्यायिक अधिकारी यांचे कार्यशाळेकरिता वेळेवर उपस्थित रहावयाचे आहे :-

अ. क्र.	न्यायिक अधिका-याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्रीमती आर. बी. यादव, २रे सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, रत्नागिरी.	४३ दिवस अर्जित रजा.	दिनांक १६ डिसेंबर २०२४ ते दिनांक २१ डिसेंबर २०२४ सहा दिवस अर्जित रजा.	दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजीची सुट्टी दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजीचे लोकअदालत संपल्यानंतर ते दिनांक २२ डिसेंबर २०२४ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	श्री. एम. ए. शिंदे, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, मंडणगड.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

(सही)/-

रत्नागिरी,
दिनांक ११ डिसेंबर २०२४.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

संदर्भ.— (१) श्री. पी. आर. भोसले, दिवाणी न्यायाधीश, क स्तर. व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, लांजा यांचा दिनांक १७ डिसेंबर २०२४ व १८ डिसेंबर २०२४ रोजीची दोन दिवस मंजूर अर्जित रजा रद्द होऊन मिळणेबाबतचा दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजीचा अर्ज.

(२) जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांचा म.जा.क्र. प्रशा. ब. २/६८६४/२०२४, दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजीचा कार्यालयीन आदेश.

आदेश

क्रमांक आस्था बी-२/६९३७/सन २०२४.— उपरोक्त संदर्भ क्र २. अन्वये रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्री. पी. आर. भोसले, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, लांजा यांना दिनांक १७ डिसेंबर २०२४ ते २१ डिसेंबर २०२४ पर्यंत पाच दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेत आली होती. संदर्भ क्र. १ अन्वये त्यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार दिनांक १७ डिसेंबर २०२४ व १८ डिसेंबर २०२४ रोजीची दोन दिवसांची मंजूर अर्जित रजा विशेष बाब म्हणून रद्द करणेत येत आहे. सदर आदेशाबाबत संबंधित न्यायिक अधिकारी यांना कळविणेत यावे.

रत्नागिरी,
दिनांक १८ डिसेंबर २०२४.

एस. एस. गोसावी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/६८६४/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र.	न्यायिक अधिका-याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. पी. आर. भोसले, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, लांजा.	३४ दिवस अर्जित रजा.	दिनांक १७ डिसेंबर २०२४ ते दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजीची पाच दिवस अर्जित रजा. दिनांक १६ डिसेंबर २०२४ चे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २१ डिसेंबर २०२४ चे कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत (दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजीचे न्यायिक अधिकारी यांचे कार्यशाळेला हजर रहावयाचे आहे.)	श्री. एस. एस. नलवडे, दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १, राजापूर.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,
दिनांक १६ डिसेंबर २०२४.

एस. एस. गोसावी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/६८९५/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्यान्तर् मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र.	न्यायिक अधिका-याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एम. ए. शिंदे, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, मंडणगत.	६६ दिवस परिवर्तीत रजा.	दिनांक ५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजीची तीन दिवस परिवर्तीत रजा. दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत.	श्रीमती आर. बी. यादव, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, दापोली.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,
दिनांक १६ डिसेंबर २०२४.

एस. एस. गोसावी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/७१३०/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेची परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे पदभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र.	न्यायिक अधिका-याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. पी. आर. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १, चिपळूण.	३४ दिवस अर्जित रजा.	दिनांक २ जानेवारी २०२५ ते दिनांक ४ जानेवारी २०२५ पर्यंतची तीन दिवसांची अर्जित रजा.	दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजीची सुट्टी. दिनांक १ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	श्री. एम. आर. काळे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १, चिपळूण.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,
दिनांक २४ डिसेंबर २०२४.

(सही)/-
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/७१३१/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे कार्यात्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांनी त्यांचा पदभार पाहिला होता.

अ. क्र.	न्यायिक अधिका-याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एम. व्ही. तोकले, दिवाणी न्यायाधीश व. स्तर, खेड.	२० दिवस परिवर्तीत रजा.	दिनांक १६ डिसेंबर २०२४ व दिनांक १७ डिसेंबर २०२४ पर्यंतची दोन दिवस परिवर्तीत रजा. दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत	श्री. जी. एस. दिवाण, सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, खेड.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,
दिनांक २४ डिसेंबर २०२४.

(सही)/-
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/७०६५/सन २०२४.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येते आहे.

अ. क्र.	न्यायिक अधिका-याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितल्याचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. के. ए. यादव, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १, रत्नागिरी.	६४ दिवस अर्जित रजा.	दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजीची दोन दिवसांची अर्जित रजा.	दिनांक २५ डिसेंबर २०२४, दिनांक २७ डिसेंबर २०२४ व दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजीच्या सुट्ट्या. दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजीची कार्यालयीन वेळनंतरपासून ते दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	श्री. एम. डी. महाडिक, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १, रत्नागिरी यांचेकडे.

दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळनंतरपासून ते दिनांक २६ डिसेंबर २०२४ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत व दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळनंतरपासून ते दिनांक ३० डिसेंबर २०२४ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंतचा पदभार ठेवणेत येत आहे. तसेच श्रीमती टी. आर. गुरव, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रत्नागिरी यांचेकडे दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक २७ डिसेंबर २०२४ कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत ठेवणेत येत आहे.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

(सही)/-

रत्नागिरी,
दिनांक २१ डिसेंबर २०२४.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/३८/सन २०२५.— रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे कार्यात्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र.	न्यायिक अधिका-यांचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजा मागितलेचा दिनांक	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एम. ए. शिंदे, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, मंडणगड.	६३ दिवस परिवर्तीत रजा.	दिनांक २६ डिसेंबर २०२४ ते दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजीची दोन दिवस परिवर्तीत रजा.	... दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	श्रीमती आर. बी. यादव, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, दापोली.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,
दिनांक २ जानेवारी २०२५.

एस. एस. गोसावी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
रत्नागिरी.

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.—(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.४३२०/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मुरबाड यांचेकडील पत्र क्रमांक न.भू./गावठाण ड्रोन/परि.प्रस्ताव/२०२४/३८९६, मुरबाड, दिनांक ३० डिसेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/मुरबाड नि.दार २/२०२४/०५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजूरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मुरबाड यांनी त्यांचेकडील दिनांक ३० डिसेंबर २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा निमतानदार-२, मुरबाड मध्ये सोबत दिलेल्या परिशिष्ट मध्ये नमूद न्याहाडी गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट “ ब ” मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मुरबाड यांचे अधिनस्त सजा निमतानदार-२ मुरबाड मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर परीरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

परिशिष्ट “ ब ”

नगर भूमापन योजनेतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणा-या गावांचा / मिळकतीचा तपशील

अ.क्र.	जिल्हा	तालुका	कार्यालयाचे नाव	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
				सजा	गावे	मिळकती	गाव	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
१	ठाणे	मुरबाड	उ.अ.भू.अ. मुरबाड	निमतान दार-२ मुरबाड	मूळ गाव :- मुरबाड स्वामित्व गावे :- कांदळी व इतर ८७	९१६ ८८८१	न्याहाडी	१६३		मूळ गाव :- मुरबाड स्वामित्व गावे :- कांदळी व इतर ८७	९१६ ८८८१	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे :- आंबेगाव, व इ. ०७	६०२				स्वामित्व गावे :- आंबेगाव, व इ. ०७	६०२	
					स्वामित्व गावे :- देहरी व इ. ०९	१२७५				स्वामित्व गावे :- देहरी व इ. ०९	१२७५	
					स्वामित्व गावे :- साजगाव, मिल्ले	१२७				स्वामित्व गावे :- साजगाव, मिल्ले	१२७	
					स्वामित्व गावे :- गोरेगाव	८१				स्वामित्व गावे :- गोरेगाव	८१	
					स्वामित्व गावे :- चासोळे, व इतर २	३२४				स्वामित्व गावे :- चासोळे, व इतर २	३२४	
					स्वामित्व गावे :- म्हाडस	१०५				स्वामित्व गावे :- म्हाडस	१०५	
					स्वामित्व गावे :- पवाळे, आवळ्याची वाडी	२६५				स्वामित्व गावे :- पवाळे, आवळ्याची वाडी	२६५	
					स्वामित्व गावे :- चिरड, खाटेघर, खापरी	२२६				स्वामित्व गावे :- चिरड, खाटेघर, खापरी	२२६	
					स्वामित्व गावे :- मढ, व इ. ११	१२००				स्वामित्व गावे :- मढ, व इ. ११	१२००	
					स्वामित्व गावे :- फांगुळगव्हाण, व इ. ४	४६८				स्वामित्व गावे :- फांगुळगव्हाण, तोंडली, तळेगाव, खुटारवाडी, कळभे	४६८	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे :- कुडशेत, वडवली	३०८				स्वामित्व गावे :- कुडशेत, वडवली	३०८	
					स्वामित्व गावे :- माल्हेड	१२४				स्वामित्व गावे :- माल्हेड	१२४	
					स्वामित्व गावे :- मोहरई	११८				स्वामित्व गावे :- मोहरई	११८	
					स्वामित्व गावे :- देवगाव, कासगाव	१९४				स्वामित्व गावे :- देवगाव, कासगाव	१९४	
					स्वामित्व गावे :- रावगाव	६१				स्वामित्व गावे :- रावगाव	६१	
					स्वामित्व गावे :- मानिवली खु	१२१				स्वामित्व गावे :- मानिवली खु	१२१	
					स्वामित्व गावे :- कुडवली, वांजळे	२१५				स्वामित्व गावे :- कुडवली, वांजळे	२१५	
					स्वामित्व गावे :- शाई	८४				स्वामित्व गावे :- शाई	८४	
					स्वामित्व गावे :- शिरवली, तळवली तर्फे गोरट, तळवली बारागाव	४८२				स्वामित्व गावे :- शिरवली, तळवली तर्फे गोरट, तळवली बारागाव	४८२	
					स्वामित्व गावे :- कळमखांडे, पाडाळे	२१५				स्वामित्व गावे :- कळमखांडे, पाडाळे	२१५	
					स्वामित्व गावे :- खांदारे	१३५				स्वामित्व गावे :- खांदारे	१३५	
					स्वामित्व गावे :- कळंभाड	१६३				स्वामित्व गावे :- कळंभाड	१६३	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					(भोंडीवले) स्वामित्व गावे :- पिंपळगाव	१६३				(भोंडीवले) स्वामित्व गावे :- पिंपळगाव स्वामित्व गावे :- न्याहाडी	१६३ १६३	
			एकूण			१६८५३		१६३			१७०१६	

ठाणे,
दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

बाबासाहेब रेडेकर,
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
ठाणे.

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.—(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.४३२०/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक न भू/गावठाण ड्रोन/परि.प्रस्ताव/२०२४/४४८४, दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/निम.क्र.१/२०२४/०६/३६७४३६७.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजूरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांनी त्यांचेकडील दिनांक ३१ डिसेंबर २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा निमतानदार-१, सोबत दिलेल्या परिशिष्ट मध्ये नमूद मौजे अकलोली, चिंचवली तर्फे कुंदे गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट “ ब ” मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचे अधिनस्त सजा निमतानदार-१ भिवंडी मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर परीरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

परिशिष्ट “ ब ”

नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणा-या गावांचा / मिळकतींचा तपशील

अ.क्र.	जिल्हा	तालुका	कार्यालयाचे नाव	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
				सजा	गावे	मिळकती	गाव	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
१	ठाणे	भिवंडी	उ.अ.भू.अ. भिवंडी	निमतान-दर क्र. ०१	मूळ गावे :- नागांव स्वामित्व गावे :- सावरोली तर्फे दुगाड	८१३३ ०९	अकलोली चिंचवली तर्फे कुंदे	१४१ १०२	निमतान-दर क्र. ०१	मूळ गावे :- नागांव स्वामित्व गावे :- सावरोली तर्फे दुगाड	८१३३ ०९	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे :- अस्नोली तर्फे दुगाड, भरे	१६१				स्वामित्व गावे :- अस्नोली तर्फे दुगाड, भरे	१६१	
					स्वामित्व गावे :- खारीवाली, पिळंजे खु.	११३				स्वामित्व गावे :- खारीवाली, पिळंजे खु.	११३	
					स्वामित्व गावे :- सोनटक्का, वज्रेश्वरी	२८७				स्वामित्व गावे :- सोनटक्का, वज्रेश्वरी	२८७	
					स्वामित्व गावे :- कांबे	३१३				स्वामित्व गावे :- कांबे	३१३	
					स्वामित्व गावे :- फिरंगपाडा	७५				स्वामित्व गावे :- फिरंगपाडा	७५	
										स्वामित्व गावे :- अकलोली, चिंचवली तर्फे कुंदे	२४३	
			एकूण			९०९१		२४३			९३३४	

ठाणे,
दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

बाबासाहेब रेडेकर,
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
ठाणे.

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.—(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.४३२०/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक न भूमा/गावठाण/ड्रोन/परि.प्रस्ताव/२०२४/३०५०, ठाणे, दिनांक १७ डिसेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/ठाणे नि.दार २/२०२४/४१०७/३६२४०८२.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणसाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांनी त्यांचेकडील दिनांक १७ डिसेंबर २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा निमतानदार-२, ठाणे मध्ये सोबत दिलेल्या परिशिष्ट मध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट “ ब ” मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांचे अधिनस्त सजा निमतानदार-२ ठाणे मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परीरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २७ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

परिशिष्ट “ ब ”

नगर भूमापन योजनेतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणा-या गावांचा / मिळकतीचा तपशील

अ.क्र.	जिल्हा	तालुका	कार्यालयाचे नाव	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
				सजा	गावे	मिळकती	गाव	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
१	ठाणे	ठाणे	उ.अ.भू.अ. ठाणे	निमतान-दार क्र. ०२ ठाणे	मूळ गावे :- ओवळे, भाईदरपाडा, येऊर स्वामित्व गावे :- निघु, बामाळी, मोकाशी	१९०५ १६६	दहिसर	७९	निमतान-दार क्र. ०२ ठाणे	मूळ गावे :- ओवळे, भाईदरपाडा, येऊर स्वामित्व गावे :- निघु, बामाळी, मोकाशी	१९०५ १६६	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे :- बोरीवडे	६७८				स्वामित्व गावे :- बोरीवडे	६७८	
					स्वामित्व गावे :- वालीवली, गोटेघर, नावाळी, भंडाली, उत्तरशिव	३८२				स्वामित्व गावे :- वालीवली, गोटेघर, नावाळी, भंडाली, उत्तरशिव	३८२	
										स्वामित्व गावे :- दहिसर	७९	
			एकूण			३१३१		७९			३२१०	

ठाणे,
दिनांक २७ डिसेंबर २०२४.

बाबासाहेब रेडेकर,
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
ठाणे.

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

- वाचा.—**(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस. व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
- (३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, शहापूर यांचेकडील पत्र क्र./न.भू/स्वामित्व/परि. प्रस्ताव/साठगाव/२०२४/३०२८, दिनांक २४ डिसेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/शहापूर प भू/२०२४/४१०८/३६२४०४६.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजूरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, शहापूर यांनी त्यांचेकडील दिनांक २४ डिसेंबर २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा परि. भूमापक, शहापूर मध्ये सोबत दिलेल्या परिशिष्ट मध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट “ब” मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, शहापूर यांचे अधीनस्त सजा परि. भूमापक, शहापूर मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २७ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

परिशिष्ट “ब”

नगर भूमापन योजनेतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणा-या गावांचा/मिळकतीचा तपशील

अ.क्र.	जिल्हा	तालुका	कार्यालयाचे नाव	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
				सजा	गावे	मिळकती	गाव	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
१	ठाणे	शहापूर	उ अ भू अ शहापूर	परि भू. मापक शहापूर	मूळ गावे :- शहापूर व इतर ७	७०४८	चिल्हार साठगाव शिवाजी नगर शेंदूण खुर्द	१०८ २०१ १०१ १३५	परि.भूमापक शहापूर	मूळ गावे :- शहापूर व इतर ७	७०४८	
					स्वामित्व गावे :- बामणे व इतर ७६	९४९५				स्वामित्व गावे :- बामणे व इतर ७६	९४९५	
					स्वामित्व गावे :- बाभळे व इतर ३	३७५				स्वामित्व गावे :- बाभळे, खरांगण, बेलवली (सो), साखरोली	३७५	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे :- मोखवणे, शिळ	४१७				स्वामित्व गावे :- मोखवणे, शिळ	४१७	
					स्वामित्व गावे ढाढरे	३३३				स्वामित्व गावे :- ढाढरे	३३३	
					स्वामित्व गावे अर्जुनली व इतर ११	१९६६				स्वामित्व गावे :- अर्जुनली व इतर ११	१९६६	
					स्वामित्व गावे कुल्हे व इतर ३	७७४				स्वामित्व गावे :- कुल्हे व इतर ३	७७४	
					स्वामित्व गावे अंबर्जे, जांभे	५९७				स्वामित्व गावे :- अंबर्जे, जांभे	५९७	
					स्वामित्व गावे खोस्ते व इतर २	१६५				स्वामित्व गावे :- खोस्ते पाटोळ, लेनाड खुर्द	१६५	
					स्वामित्व गावे गुंडे	२५०				स्वामित्व गावे :- गुंडे	२५०	
					स्वामित्व गावे अघई व इतर ४	६७०				स्वामित्व गावे :- अघई कळंभे कातबाव, खरिवली (सो), सापगाव	६७०	
					स्वामित्व गावे कळभोंडे	६३				स्वामित्व गावे :- कळभोंडे	६३	
					स्वामित्व गावे कोशंबडे, हाळ	१११				स्वामित्व गावे कोशंबडे, हाळ	१११	
					स्वामित्व गावे नांद गाव, चेरपोली, घाणे पाडा, उंब्रावणे, खैरे, परटोली, दहिवली	८५०				स्वामित्व गावे :- नांद गाव, चेरपोली, घाणे पाडा, उंब्रावणे, खैरे,परटोली, दहिवली	८५०	
					स्वामित्व गावे भावसे, साजीवली, डोळखांब, लिंगायते, कासगाव खर्डी, शेंद्रुण बुदुक	९४१				स्वामित्व गावे :- भावसे, साजीवली, डोळखांब, लिंगायते, कासगाव खर्डी, शेंद्रुण बुदुक	९४१	
					स्वामित्व गावे अंदाड	१७५				स्वामित्व गावे :- अंदाड	१७५	
					स्वामित्व गावे डिंभे, पुणधे, नारायणगाव, पोफोडी, नांदवळ	७१०				स्वामित्व गावे :- डिंभे, पुणधे, नारायणगाव, पोफोडी, नांदवळ	७१०	
					स्वामित्व गावे अल्याणी	२४३				स्वामित्व गावे :- अल्याणी	२४३	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे फुगाळे, गांडूळवाड	२२७				स्वामित्व गावे :- फुगाळे, गांडूळवाड	२२७	
					स्वामित्व गावे वेडवहाळ	८१				स्वामित्व गावे वेडवहाळ	८१	
					स्वामित्व गावे मांजरे	२४१				स्वामित्व गावे मांजरे	२४१	
					स्वामित्व गावे सुसरवाडी	१३०				स्वामित्व गावे :- सुसरवाडी	१३०	
										स्वामित्व गावे :- चिल्हार, साठगाव, शिवाजी नगर, शेंदुण खुर्द	५४५ ५४५	
				एकूण		२५८६२		५४५			२६४०७	

ठाणे,
दिनांक २७ डिसेंबर २०२४.

बाबासाहेब रेडेकर,
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
ठाणे.

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.—(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.४३२०/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंबरनाथ यांचेकडील पत्र क्रमांक न भू/गावठाण ड्रोन/परि.प्रस्ताव/२०२४/३४०६, दिनांक ३० डिसेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/प.भू. १/२०२४/०४/३६७४१६२.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजूरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंबरनाथ यांनी त्यांचेकडील दिनांक ३० डिसेंबर २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा परि.भूमापक-१, अंबरनाथ मध्ये सोबत दिलेल्या परिशिष्ट मध्ये चिरड नमूद गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट “ ब ” मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंबरनाथ यांचे अधिनस्त सजा परि.भूमापक-१, अंबरनाथ मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर परीरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

परिशिष्ट “ ब ”

नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणा-या गावांचा / मिळकतींचा तपशील

अ.क्र.	जिल्हा	तालुका	कार्यालयाचे नाव	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
				सजा	गावे	मिळकती	गाव	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
१	ठाणे	अंबरनाथ	उ.अ.भू.अ. अंबरनाथ	परि. भूमापक-१ अंबरनाथ	मूळ गावे :- अंबरनाथ शहर स्वामित्व गावे :- पोसरी व इतर ३	५५३१ ३४९	चिरड	४७	परि. भूमापक-१ अंबरनाथ	मूळ गावे :- अंबरनाथ स्वामित्व गावे :- पोसरी व इतर ३	५५३१ ३४९	

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)
					स्वामित्व गावे :- खरड	१०७				स्वामित्व गावे :- खरड	१०७	
					स्वामित्व गावे :- आंभे	८४				स्वामित्व गावे :- आंभे	८४	
					स्वामित्व गावे :- पाली	७६				स्वामित्व गावे :- पाली	७६	
					स्वामित्व गावे :- मांगरुळ	८८				स्वामित्व गावे :- मांगरुळ	८८	
					स्वामित्व गावे :- कान्होर	२५५				स्वामित्व गावे :- कान्होर	२५५	
					स्वामित्व गावे :- वाडी, ढोके	२०४				स्वामित्व गावे :- वाडी, ढोके	२०४	
										स्वामित्व गावे :- चिरड	४७	
			एकूण			६६९४		४७			६७४१	

ठाणे,
दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

बाबासाहेब रेडेकर,
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
ठाणे.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११ (६)/(१२)/एल.डब्ल्यू./३७ (१) (२)/२(६)/१०(२)/२०२४/६३६९.— ज्याअर्थी, बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी मी, **अकबर पठाण, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई**, मला दिलेल्या अधिकारांचा वापर करताना कलम ३७ चे उप कलम (१) आणि (२) कलम २ चे पोट-कलम (६) आणि कलम १० चे पोट-कलम (२) महाराष्ट्र पोलीस कायदा (१९५१ चा महा. XXII) याद्वारे **१७ डिसेंबर २०२४ च्या ००-०१ वाजले पासून ते १५ जानेवारी २०२५ रोजी २४-०० वाजेपर्यंत** या कालावधीसाठी संपूर्ण बृहन्मुंबईमध्ये खालील गोष्टींना प्रतिबंधित करतो,—

१. (अ) शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडूके, सोटे, विना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगणे ज्या अधिका-याने परवाना दिला असेल किंवा सक्षम प्राधिका-याकडून अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी मागितली असेल अशा बंदुकांसाठी वगळता,

(ब) कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे.

(क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे.

(ड) व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन.

(ई) सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे.

(फ) बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकणेस कारणीभूत ठरू शकेल.

२. जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, तर तो/ती कोणत्याही पोलीस अधिका-यामार्फत निशस्त्र होण्यास जबाबदार असेल किंवा त्याच्याकडून संक्षारक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त करण्यास जबाबदार असेल त्यांचेकडील जप्त केलेली वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र राज्य सरकारकडे जमा करण्यात येईल.

३ हा आदेश, कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार इत्यादींना लागू होणार नाही, जे ३ ^१/_२ फूटपर्यंत लांबीपर्यंतच्या लाठ्या बाळगत आहेत.

४. वर नमूद केलेल्या कालावधीनंतर या आदेशाची मुदत संपली तरीही,—

(अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केल्या जाऊ शकते.

(ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भित झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, जणू हा आदेश कालबाह्य झाला नाही.

५. मी, पुढे असे निर्देश देतो की, बृहन्मुंबईमध्ये सदर आदेशाच्या प्रती सुस्पष्ट सार्वजनिक ठिकाणी चिकटवून आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनद्वारे घोषित करून, तसेच उपलब्ध कोणत्याही स्वरूपाच्या माध्यमांद्वारे प्रकाशित करून प्रकाशित केला जाईल.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी दिला आहे.

अकबर पठाण,

पोलीस उप आयुक्त (अभियान),
तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई.

BY THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI

Order

No. CP/XI (6)/(12)/L.W./37(1)(2)/2(6)/10(2)/2024/6369.— WHEREAS, considering necessity for the preservation of public peace and public safety in Brihan Mumbai. I, **Akbar Pathan Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai** in exercise of the powers conferred upon me under sub-section (1) and (2) of section 37 read with sub-section (6) of section 2 and sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act (Mah. XXII of 1951) do hereby prohibit the following Act throughout Brihanmumbai for the period **from 00-01 hours of 17th December 2024 to 24-00 hours on 15th January 2025.**

1. (a) The Carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed guns, knives, sticks or lathis or any other article which is capable of being used for causing physical harm (violence), save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority,

(b) The carrying of any corrosive substance or explosives,

(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles,

(d) The exhibition of persons or corpses or figures or effigies thereof,

(e) The public utterance of cries, singing of songs, playing of music,

(f) Delivery of harangues, the use of gestures or mimetic representations, and the preparation, exhibition or dissemination of pictures, symbols, placards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Brihanmumbai City, offend against decency or morality or undermine the security of or tend to overthrow the state.

2. If any person goes armed with any such article or carries any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition, he/she shall be liable to be disarmed or the corrosive substance or explosive or missile shall be liable to be seized from him/her by any police officer, and the article, corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government Undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc., employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3 ½ feet.

4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned,

(a) Any investigation or legal proceedings may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.

5. I, further direct that this order shall be published and promulgated in Brihanmumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through loudspeakers or megaphones, as well as publishing through media of whatever form available.

Given under my hand and Seal on this 13th day December 2024 at Mumbai.

AKBAR PATHAN,
Dy. Commissioner of Police (Operations),
and Executive Magistrate,
Greater Mumbai.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११ (६)/नाताळ/नववर्ष फ.बं./३३(१)/(h)/१०(२)/२०२४.— यासंदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेले कोणतेही आदेश असले तरी, जनतेला अडथळा, गैरसोय, चीड, धोका किंवा नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाचा दिक्कत न करता मी, **अकबर पठाण, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई**, मला दिलेल्या अधिकारांचा वापर करून कलम ३३, उप विभाग (१) खंड (h) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १० मधील पोट-कलम (२) सह (१९५१ चा महा. XXII) खालील आदेश देत आहे :—

(१) बृहन्मुंबई स्थलसिमेत, पोलीस आयुक्त किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याने मंजूर केलेल्या परवान्याशिवाय कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाक्यांची विक्री, बाळगणे, हस्तांतरण, प्रदर्शन, वाहतूक करणार नाही.

(२) हा आदेश दिनांक २४ डिसेंबर २०२४ ला लागू होईल आणि दिनांक ३१ जानेवारी २०२५ ला संपुष्टात येईल.

(३) फटाके म्हणजे १९८३ च्या स्फोटक नियमाच्या कलम ७ मध्ये फटाक्यामध्ये निर्दिष्ट केलेली स्फोटके.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी दिला आहे.

अकबर पठाण,
पोलीस उप आयुक्त, (अभियान),
बृहन्मुंबई.

BY THE COMMISSIONER OF POLICE, BRIHANMUMBAI

Order

No. CP/XI (6)/33(1)/(h)/10(2)/2024.— Notwithstanding any orders issued earlier in this regard, in order to prevent obstruction, inconvenience, annoyance, danger or damage to public I, **Akbar Pathan, Dy. Commissioner of Police, (Operations), Greater Mumbai** in exercise of the powers conferred upon me *vide* section 33 sub-section (1) clause (h) read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951, (Mah. XXII of 1951) make the following order :—

(1) No person at any public place in the limits of Brihanmumbai shall sell, posses, offer, display, carry or expose for purpose of sale of any fire crackers/fire works without license granted by the Commissioner of Police or any other Police Officer designated by the Commissioner of Police or State Government to grant such license.

(2) This order will come in force from **24th December 2024 and end on 31st January 2025.**

(3) Fireworks means explosive specified in firework in clause 7 of Explosive Rules of 1983.

Given under my hand and seal this 18th December 2024.

AKBAR PATHAN,
Dy. Commissioner of Police (Operations),
Brihanmumbai.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११ (६)/नाताळ/नववर्ष फ.बं./२/१०(२)/३३(१)(u)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १० मधील पोट-कलम (२) सह कलम ३३ च्या पोट-कलम (१) च्या खंड (u) द्वारे मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, **मी, अकबर पठाण, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई** याद्वारे खालील आदेश काढीत आहे.

कोणत्याही व्यक्तीने दिनांक २४ डिसेंबर २०२४ ते दिनांक ३१ जानेवारी २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनमध्ये तसेच खालील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू किंवा फेकू नयेत :—

(१) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन.

(२) माहुल टर्मिनल क्षेत्र.

(३) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., बीडीयू प्लांट एरिया

(४) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., बीडीयू प्लांट एरिया

(५) स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्रामध्ये

मी, पुढे निर्देश देतो की, बृहन्मुंबईत या आदेशाची प्रत सार्वजनिक ठिकाणी चिकटवून आणि लाऊडस्पीकर / मेगाफोनवर घोषणा करून प्रसिद्ध केली जाईल.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी दिला आहे.

अकबर पठाण,
पोलीस उप आयुक्त, (अभियान),
बृहन्मुंबई.

BY THE COMMISSIONER OF POLICE, BRIHANMUMBAI

Order

No. CP/XI (6)/(33)(1)/(u)/10(2)/2024.— In exercise of powers conferred upon me by clause (u) of sub-section (1) of section 33 read with sub-section 2 of the section 10 of the Maharashtra Police Act, 1951, I, **Akbar Pathan, Dy. Commissioner of Police, (Operations)**, Brihanmumbai hereby make the following order viz.

No persons shall let off or throw any fire crackers/firework or send up any rocket including a chidi in or upon any place within a distance of 500 meters beyond the buffer zones of bottling plant and the following area of Bharat Petroleum Corporation Ltd., and Hindustan Petroleum Corporation Ltd., Mahul Road, Chembur, Mumbai 400 074 for the period from 24th December 2024 to 31st January 2025 (Both days inclusive).

(1) Outside Perimeter area of Bharat Petroleum Corporation Ltd., and Hindustan Petroleum Corporation Ltd., Refinery.

(2) Mahul Terminal Area.

(3) Bharat Petroleum Corporation Ltd., BDU Plant Area.

(4) Hindustan Petroleum Corporation Ltd., BDU Plant Area.

(5) Behind 15 and 50 acres area upto Special Oil Refinery.

I, further direct that this order shall be promulgated in Brihanmumbai by affixing copies thereof at prominent public places and by announcing the same on loudspeakers / megaphones.

Given under my hand and seal this 18th December 2024.

AKBAR PATHAN,
Dy. Commissioner of Police (Operations),
Brihanmumbai.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११(६)/(२३)/ए.पी./३७(३)/१०(२)/२०२४.— ज्याअर्थी, विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे आणि मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान यास गंभीर धोका आहे.

त्याअर्थी, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या नियंत्रणाखालील भागात सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जीवितास धोका आणि मालमत्तेची हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे हिताचे मानले जाते.

आता, म्हणून, **मी अकबर पठाण, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई**, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा महा. अधिनियम XXII) च्या कलम १० मधील पोट-कलम (२) सह कलम ३७ मधील पोट-कलम (३) द्वारे मला बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करताना, याद्वारे दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी ००-०१ वाजले पासून सुरू होणा-या आणि दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी २४-०० वाजता संपणा-या १५ दिवसांसाठी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात खालील प्रतिबंध लागू करीत आहे :-

- (१) पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध
- (२) कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक आणि
- (३) कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्याचा कोणताही वापर.

आदेशात समाविष्ट असलेल्या मनाईसाठी खालीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे :-

- (अ) सर्व प्रकारचे विवाह समारंभ इ.
- (ब) अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी/दफन स्थळांच्या मार्गावर मिरवणूक.
- (क) कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका.
- (ड) सामाजिक मेळावे आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्यांची बैठक.
- (ई) चित्रपटगृहे, नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने संमेलने.
- (फ) सरकारी किंवा निम-शासकीय कार्ये पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे, न्यायालये आणि कार्यालयांमध्ये किंवा त्याभोवती लोकांचे संमेलन.
- (ग) शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्यांच्या आसपास संमेलने.
- (घ) कारखाने, दुकाने, आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने.
- (ह) अशा इतर संमेलने आणि मिरवणुका, ज्यांना विभागीय पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

वरील नमूद केलेल्या कालावधीनंतर जरी या आदेशाची मुदत संपली तरी,—

- (अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते.
- (ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केला जाऊ शकतो.

मी पुढे असे निर्देश देतो की, हा आदेश बृहन्मुंबईत सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये, सरकारी कार्यालये यांच्या सुस्पष्ट भागांमध्ये त्याच्या प्रती चिकटवून आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनच्या माध्यमातून तसेच उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्वरूपात प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करून प्रकाशित केला जाईल.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी दिला आहे.

अकबर पठाण,

पोलीस उप आयुक्त, (अभियान),
तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई.

BY THE COMMISSIONER OF POLICE, BRIHANMUMBAI

Order

No. CP/XI/(6)/(23)/A.P./37(3)/10(2)/ 2024.— WHEREAS, based on the information received from various sources, it is apprehended that there is likelihood of breach of peace and disturbance of public tranquility and also there is grave danger to human lives and loss of properties. On that account, it is considered expedient to issue prohibitory order for restricting movement and unlawful assembly of five or more persons for prevention of breach of peace, disturbance to public tranquility and danger to human lives and loss of properties and to prevent any kind of riot or affray in the areas under the control of Commissioner of Police, Brihanmumbai.

NOW THEREFORE, I, **Akbar Pathan, Dy. Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai** in exercise of the powers conferred upon me by sub-section (3) of section 37 read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951), do hereby prohibit, for the period commencing from **00.01 hours on 24th December 2024 and ending at 24.00 hours on 7th January 2025 throughout the City of Brihanmumbai :-**

- (i) Any assembly of five or more persons.
- (ii) Any procession of any persons and
- (iii) Any use of loudspeakers, amplifying instruments, musical band and bursting of crackers in any procession by the assembly.

The prohibition contained in the order is exempted for :-

- (a) Marriage ceremony and matrimonial functions etc.
- (b) Funeral assemblies and procession on way to crematoriums/burial places.
- (c) Statutory meeting of companies, clubs, co-operative societies, other societies and associations.
- (d) Social gathering and meeting of clubs, co-operative societies, other societies and associations to transact their normal business.
- (e) Assemblies in or around Cinema houses, theatres or any place of public amusement for the purpose of watching films, dramas or performances as the case may be.
- (f) Assemblies in or around courts of law and offices of the Government and local bodies in discharge of Governmental or Semi-Governmental functions.
- (g) Assemblies in or around schools, colleges and other educational institutions for academic activities.
- (h) Assemblies in factories, shops, and establishments for normal trade, business and callings.
- (i) Such other assemblies and the processions as may be permitted by Zonal Deputy Commissioners of Police, Brihanmumbai and their supervisory officers.

Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned.

- (a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.
- (b) Any penalty, forfeiture of punishments incurred in respect of any contravention of this Order may be imposed as if this order had not expired.

I further direct that this order will be published and promulgated in Brihanmumbai by affixing copies thereof, in conspicuous part of Public Places, Courts, Govt. Offices and by proclaiming the same through loudspeakers or megaphones as well as publishing through media of whatever form available.

Given under my hand and seal on the 18th day of the December, 2024.

AKBAR PATHAN,

Dy. Commissioner of Police (Operations) and
Executive Magistrate, Greater Mumbai.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११ (६)/आ.कं./१६३/(०२)/२०२४.— ज्याअर्थी, अहवालानुसार असे निदर्शनास आले आहे की, दिनांक २८ डिसेंबर २०२४ ते दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात फ्लाईंग कंदील वापरणे, विक्री करणे आणि साठवणे यामुळे मानवी जीवन व सार्वजनिक शांतता व सुरक्षितता यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकता.

२. त्याअर्थी, बृहन्मुंबईच्या स्थलसिमेत फ्लाईंग कंदीलचा वापर, विक्री आणि साठवणूक यासारख्या क्रिया व फ्लाईंग कंदीलद्वारे असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे.

३. त्यामुळे आता, मी, **महेश चिमटे, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई** तथा कार्यकारी दंडाधिकारी, मला कलम, १९६३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे आदेश देतो की ३० दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजे २८ डिसेंबर २०२४ ते २७ जानेवारी २०२५, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्र अशाप्रकारच्या फ्लाईंग कंदीलचे कोणतेही उड्डाण क्रियाकलाप, वापर, विक्री आणि साठवणूक करण्यास परवानगी नाही.

४. हा आदेश २८ डिसेंबर २०२४ रोजीचे ००-०१ पासून २७ जानेवारी २०२५ रोजीचे २४-०० पर्यंत त्यापूर्वी मागे घेतल्याशिवाय, अंमलात राहील.

५. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये दंडनीय असेल.

६. सर्व संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जाऊ शकत नसल्यामुळे, याद्वारे हा आदेश एकतर्फी पारित करण्यात आला आहे. जनतेच्या माहितीसाठी प्रेसद्वारे आणि सर्व पोलीस ठाणे, विभागीय स.पो.आ., विभागीय पो.उ.आ., महानगरपालिका प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर आणि तहसील आणि वॉर्ड कार्यालयात प्रती चिकटवून ते प्रसिद्ध केले जातील.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी दिला आहे.

महेश चिमटे,

पोलीस उप आयुक्त (अभियान),
तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई.

THE COMMISSIONER OF POLICE, GREATER MUMBAI

Order

No. CP/XI (6)/F.L./(2) 163/2022.— WHEREAS reports have been received that due to the situation prevailing in the areas under the control of Commissioner of Police, Brihanmumbai, it is noticed that use, sale and storage of Flying Lanterns during *i.e.* **dated 28th December 2024 to 27th January 2025** in Brihanmumbai Police Commissionerate Area may cause grave danger to human life, safety and injury to public property on that account.

2. AND WHEREAS, it is necessary that some checks should be put on Flying Lanterns activities like it's use, sale and storage in the Brihanmumbai Police Commissionerate, to prevent the activities of Antisocial elements through such type of Flying Lanterns during the said period in the Brihan Mumbai and that immediate action is necessary to prevention of the same.

3. NOW THEREFORE, **I, Mahesh Chimate, Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai** and Executive Magistrate, *vide* powers conferred upon me u./sec. 163 of the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023 do hereby order that during the period of 30 Day's *i.e.* **28th December 2024 to 27th January 2025**, No Flying Activities of such Type of Flying Lanterns and no use, sale and storage is to be allowed in the jurisdiction of Brihanmumbai Police Commissionerate.

4. This order shall remain in force with effect from **00-01 hrs. 28th December 2024 till 24-00 hrs. of 27th January 2025** unless withdrawn earlier.

5. Any person contravening this order shall be punishable under section 223 of the Bhartiya Nyaya Sanhita, 2023.

6. As the notice cannot be served individually to all concerned, the order is hereby passed *ex-parte*. It shall be published for the information of public, through press and by affixing copies on the Notice Boards of the police stations, Divisional ACsP, Zonal DCsP, Municipal Ward Offices and by affixing copies at Tahsil and Ward Offices.

Given under my hand and seal this the 27th day of December 2024.

MAHESH CHIMATE,
Dy. Commissioner of Police (Operations) and
Executive Magistrate, Greater Mumbai.

पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक पोउपआ/वि.शा./अधिसूचना/५९८८/२०२४.— आमचे असे निदर्शनास आले आहे की, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणा-या काही घटना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बार, परमिट रुम, रेस्टॉरंट इत्यादींमध्ये आणि आजुबाजूला वारंवार घडत आहेत.

असेही निदर्शनास आले आहे की, अशा आस्थापनांचे काही मालक एकतर अशा घटना रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेत नाहीत किंवा अशा घटनांना कारणीभूत ठरणारी काही कृत्ये जाणूनबुजून करत आहेत. अशा आस्थापनांचे काही मालक अनिवार्य नियम व नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. ज्यामुळे अशा आक्षेपार्ह घटनांसाठी एक सुपिक जमीन तयार होत आहे. आणि अशा आस्थापनांना भेट देणारे काही पाहुणे/ग्राहक अशोभनिय वर्तन करतात आणि अशा गोंधळामुळे महिलांसह इतर ग्राहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्याच्या दृष्टीकोणातून आणि अशा आस्थापनांमध्ये आणि आजुबाजूला शांतता कायम राहील याची खात्री करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १६३ प्रमाणे अधिसूचना जारी करण्यात येत आहे.

१. सर्व बार/परमिट रुम मध्यरात्री ०१-३० च्या वेळेच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करतील, आणि त्यांची आस्थापना मध्यरात्री ०१-३० पर्यंत बंद करतील.

२. सर्व इनडोअर संगीत कार्यक्रम मध्यरात्री ०१-३० वा. पर्यंत बंद केले जातील. आउटडोअर स्टेज फरफॉर्मन्स / इव्हेंट्ससाठी निर्धारित कालावधी रात्री १०-०० पर्यंत आहे.

३. मध्यरात्री ०१-१५ नंतर अन्न आणि मद्य इत्यादींसाठी कोणतीही ऑर्डर घेतली जाऊ शकत नाही. वरील अनुक्रमांक १ व २ चे काटेकोरपणे पालन केले जाईल.

४. ज्या परमिट रुममध्ये दारू दिली जात आहे त्याठिकाणी १८ वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. (अपवाद पालकांसमवेत असल्यास).

५. प्रचलित अबकरी नियमांनुसार दारूच्या सेवेसाठी अनिवार्य वयाचे निकष (बीअर-२१ वर्षे, व्हिस्की, रम इ. २५ वर्षे) पाळले जातील.

६. जर परदेशातील व्यावसायिक कलाकार/डीजे इत्यादींकडून अशा आस्थापनांमध्ये सादरीकरण केले जाणार असेल तर अशा कलाकारांच्या तपशिलांसह १५ दिवस अगोदर पूर्व सूचना दिली जाईल जसे की पासपोर्टची प्रत, व्हिसा तपशील, आगमनाची तारीख, प्रस्थानाची तारीख, राहण्याचे ठिकाण इत्यादी.

७. आस्थापनांचा प्रवेश, बाहेर जाण्याचा मार्ग, सेवा क्षेत्र, आसन व्यवस्था, बार काऊंटर इत्यादी क्षेत्र सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात येईल. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग ३० दिवसांच्या कालावधीत ठेवणे आवश्यक आहे.

८. अशा आस्थापनांच्या सर्व सुरक्षा कर्मचा-यांचे (सामान्यतः बाऊंसर म्हणून संबोधले जाते.) चारित्र्य पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि मागील १० वर्षांतील गुन्द्याची नोंद असलेल्या कोणत्याही सुरक्षा कर्मचा-याला बाऊंसर म्हणून काम देताना संबंधित परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांचे परवानगीशिवाय कामावर ठेऊ नये.

९. आस्थापना सुनिश्चित करेल की, अशा पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचा-यांची संख्या त्यांच्या ग्राहकांना व्यवस्थापित करण्यासाठी नेहमी उपस्थित असेल आणि हे सुनिश्चित केले जाईल की, हे सुरक्षा कर्मचारी कोणत्याही प्रकारे गैरकृत्य करणार नाहीत जो प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो.

१०. अशा आस्थापनांमध्ये प्रवेश करू इच्छिणा-या किंवा त्यामध्ये असणा-या महिलांसह अतिथींची सुरक्षा आणि सन्मान राखण्याची एकंदर जबाबदारी अशा आस्थापनांच्या मालकांवर राहील. ज्यांच्या नावाने परवाना जारी करण्यात आलेला आहे.

११. पार्किंगचे नियमन करणे आणि आवाराबाहेरील वाहतूक ही अशा आस्थापनांच्या मालकांची एकमात्र जबाबदारी असेल आणि आवाराबाहेरील वाहतूक ही अशा आस्थापनांच्या मालकांची एकमात्र जबाबदारी असेल आणि ट्रिंक अँड ड्राईव्हबाबत वाहतूक नियमांचे ऐच्छिक पालन करण्याबाबत त्यांचेकडून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

१२. गोंधळ किंवा अनियंत्रित वर्तन करणा-या व्यक्तींचे मूल्यांकन आस्थापना कर्मचा-यांकडून / आस्थापनेद्वारे केले जाईल आणि अशा अनियंत्रित व्यक्तींना मद्याची सेवा ताबडतोब बंद केली जाईल आणि त्यांच्या वर्तनामुळे इतर पाहुण्यांना त्रास होण्यापूर्वी सुरक्षा कर्मचा-यांकडून त्यांना योग्यरित्या बाहेर काढले जाईल. अशा कृती व्हिडिओ रेकॉर्डिंग अंतर्गत केली जाणे आवश्यक आहे.

१३. ज्या आस्थापनांमध्ये धूम्रपान करण्यास परवानगी आहे तेथे केवळ निर्दिष्ट केलेल्या जागेत (एकतर बंद किंवा खुल्या जागेत) परवानगी दिली जाईल. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COPTA) २००३ च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २००९ नुसार आशा सर्व आस्थापनांकडून त्यांच्या परिसरात कोणतीही इ-सिगारेट (Vaps सह) वापरली जाणार नाहीत याचादेखील खात्री केली जाईल.

१४. अशा कोणत्याही आस्थापनांकडून हुक्का/शीशा सार्वजनिक ठिकाणी/खाद्यगृहांच्या ठिकाणी दिला जाणार नाही.

१५. “FL III” परवान्यांमध्ये परमिट रुम म्हणून नमूद केल्याप्रमाणे खुल्या भागात / टेरेसवर दारूची सेवा / सेवन होत नाही याची खात्री करणे ही छप्पर (Roof-top) असलेल्या आस्थापनाच्या मालकाची जबाबदारी असेल.

१६. छप्पर (Roof-top) असलेल्या आस्थापनाच्या मालकाची एअर म्युझिकमुळे संबंधित इमारतीतील रहिवाशांना त्रास होत नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी असेल. ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) नियम, २००० च्या संबंधित तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास नमूद नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्विकरसाठी मर्यादा साधारणपणे रात्री १०-०० वा. अशी आहे.

१७. सर्व आस्थापनांची “ NO DRUGS ALLOWED / DRUG CONSUMPTION IS BANNED ” असे आस्थापनेच्या दर्शनी भागावर फलक लावावेत. आस्थापनांकडून मादक पदार्थांचे सेवन केले जात नाही याची खात्री करण्यासाठी कसून तपासणी केली जाईल.

१८. उत्पादन शुल्क परवानगीच्या अटीसंदर्भात शासनाने जारी केलेल्या सर्व प्रचलित नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

१९. वैध अबकारी परवाना नसलेले कोणतेही खाद्यगृह/ढाबा/आस्थापना त्यांच्या ग्राहकांना दारू पिण्यास किंवा विक्री करण्यास परवानगी देऊ शकत नाहीत.

२०. अशा आस्थापनांचे मालक विशिष्ट कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किंवा त्यांचा परिसर व्यवस्थापित करण्यासाठी बाह्य एजन्सी किंवा व्यवस्थापकांना नियुक्त करतात, अशा वेळी वर नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आणि उत्तरदायित्व अशा आस्थापनांच्या मालकांवर अवलंबून असेल.

२१. आस्थापनांतील व्यवस्थापक यांनी कोणताही गोंधळ किंवा अनुचित घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाणे/वरिष्ठ पोलीस अधिका-यांपर्यंत पोहचविणे तसेच अशी माहिती त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाच्या डायल क्रमांक १२२ वर कळविणे अपेक्षित आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर भारतीय न्याय संहिता, कलम २२३ सह इतर संबंधित कायद्यातील कलमांनुसार गुन्हेगारी अपराधास पात्र राहील.

हा आदेश दिनांक २९ डिसेंबर २०२४ च्या ००-०१ वाजेपासून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ च्या २४-०० वाजेपर्यंत कालावधीत पूर्वी जारी करणा-या अधिका-याने मागे घेतल्याशिवाय अंमलात राहील.

सर्व संबंधितांना वैयक्तिक नोटीस बजाविता येणार नाही हे लक्षात घेऊन, हा आदेश याद्वारे एकतर्फी पारित करण्यात येत आहे. सदरचा आदेश प्रेस, ठाणे शहर पोलिसांच्या वेबसाईटद्वारे आणि पोलीस ठाणे, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, तहसील आणि वॉर्ड कार्यालयांच्या सूचना पलकांवर प्रत चिकटवून लोकांच्या माहितीसाठी प्रकाशित केला जाईल.

या आदेशाबाबत आक्षेप असल्यास, या कार्यालयाचा ई-मेल आयडी cp.thane@mahapolice.gov.in यावर किंवा पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर येथे सादर केले जाऊ शकतात. आक्षेपांचा योग्य विचार केला जाईल आणि आवश्यक असल्यास योग्य फेरबदल केले जातील.

सदरचे आदेश माझे सही व शिक्क्याने दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी दिले.

आशुतोष डुंबरे,
पोलीस आयुक्त,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक वि.शा./सुरक्षा शाखा/मनाई आदेश/०१/२०२५.— ज्याअर्थी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमतेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

२. देशातील विविध ठिकाणी अतिरेकी/दहशतवादी, असामाजिक घटक यांनी रिमोटद्वारे नियंत्रित होणा-या ड्रोन अथवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्राप्त परिस्थितीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अतिरेकी/दहशतवादी असामाजिक घटक हे पॅरा-ग्लाइडर्स, रिमोटद्वारे कंट्रोल होणा-या ड्रोन अथवा मायक्रो लाईट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात, अशा कारवायावर आळा घालणे आवश्यक आहे. हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झाली आहे.

३. त्याअर्थी, मी, मीना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३(२) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश जावक क्रमांक No.CP/SB/ORDERS/152/2024, DATE 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित हवाई क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअरक्राफ्ट यांच्या उड्डाण क्रियाकलापांना सक्षम प्राधिका-याच्या “ पूर्व परवानगी ” शिवाय ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी ००-०१ वा. पासून ते दिनांक ८ मार्च २०२५ रोजीचे २४-०० वा. पर्यंत ६० दिवसांच्या कालावधीमध्ये बंदी करित आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी राहिल.

४. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, चे कलम २२३(अ)(ब) अन्वये शिक्षेस पात्र राहिल.

५. संबंधितांना आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो.उप आयुक्त कार्यालय, ठाणे शहर यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

६. सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी पारित केलेला आहे.

मीना मकवाना,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पोआ/११(६)/विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-२०२४.—ज्याअर्थी, मुंबई पदवीधर मतदार संघ व मुंबई शिक्षक मतदारसंघात विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीतील मतदान २६ जून २०२४ रोजी वरील मतदार संघातील अनेक मतदान केंद्रावर होणार आहे.

आणि ज्याअर्थी, मोठ्या संख्येने मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राना भेट देण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, मी कायदेशीररित्या काम करणा-या व्यक्तींना अडथळा, त्रास आणि दुखापत होण्याचा धोका टाळण्यासाठी आणि सार्वजनिक शांततेचा भंग होण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने आदेश देणे आवश्यक आहे असे समजतो.

त्याअर्थी, मी, अकबर पठाण, पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई तथा कार्यकारी दंडाधिकारी, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (१९७४ चा कायदा २) कलम १४४ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (महा. १९५१ चा XXII कायदा) कलम १०(२) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून आदेश करतो की,

प्रथम, मतदान केंद्रावर मतदान होणार असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार नसलेली कोणतीही व्यक्ती किंवा अशा उमेदवाराचा मान्यताप्राप्त एजंट किंवा निवडणुकीशी संबंधित अधिकारी किंवा कर्तव्यात गुंतलेला कोणताही सार्वजनिक सेवक नसलेली कोणतीही व्यक्ती अशा मतदान केंद्राच्या परिसरात २६ जून २०२४ रोजी सकाळी ६-०० ते मध्यरात्री १२ च्या दरम्यान, महामार्ग, रस्ता, गल्लीबोळ, किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मुंबई पदवीधर मतदार संघ व मुंबई शिक्षक मतदारसंघातील कोणत्याही मतदान केंद्रापासून शंभर मीटर त्रिज्येच्या अंतरात घुटमळणार, फिरणार अथवा गर्दी करणार नाही.

दुसरे म्हणजे, मतदानाच्या उद्देशाने मतदान केंद्राना भेट देणा-या सर्व इच्छुक मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या पाहिजेत, एक पुरुषांसाठी आणि दुसरी महिलांसाठी प्रत्येक इच्छुक मतदाराने त्यांच्या किंवा तिच्यानुसार मतदान केंद्रामध्ये अनुक्रमे प्रवेश करावा. मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर पिठासीन अधिका-याच्या निर्देशांचे पालन करावे. तसेच, आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात “ मतदान केंद्राचा परिसर ” (कलम १३० लोकप्रतिनिधी कायदा, १९५१) आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन/वायरलेस संच बाळगण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात निवडणूक प्रचाराशी संबंधित कोणतेही पोस्टर्स किंवा बॅनर्स लावू नये व लाउडस्पीकर, मेगाफोन इ. चा वापर करू नये.

मी असे निर्देश देतो की, हा आदेश अधिकृत राजपत्रात प्रकाशित केला जाईल आणि बृहन्मुंबईमध्ये त्याच्या प्रती सुस्पष्ट सार्वजनिक ठिकाणी चिकटवून आणि बृहन्मुंबईमध्ये लाउडस्पीकर किंवा मेगाफोनद्वारे त्याची घोषणा करून प्रसिद्ध करण्यात येईल.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक २० जून २०२४ रोजी दिला आहे.

अकबर पठाण,

पोलीस उप आयुक्त, (अभियान),
तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई.

**BY THE DEPUTY COMMISSIONER OF POLICE (OPERATIONS) BRIHANMUMBAI
AND EXECUTIVE MAGISTRATE**

Order

No. CP/XI (6)/Legislative Council Biennial Election-2024.— WHEREAS, polling in Legislative Council Biennial Elections Mumbai Graduates and Mumbai Teachers Constituencies is to take place at a number of Polling Stations in above constituencies on the 26th June 2024 ;

2. AND WHEREAS, a large number of voters are likely to visit various Polling Stations to exercise their right of voting ;

3. AND WHEREAS, I consider it necessary for the purpose of preventing obstruction, annoyance and injury or risk of obstructing, annoyance and injury to persons lawfully employed and for the purpose of preventing the disturbance of the public tranquility, to so direct ;

4. NOW, THEREFORE, **I, Akbar Pathan, Dy. Commissioner of Police, (Operations), Brihanmumbai and Executive Magistrate**, specially empowered under section 144 of the Code of Criminal Prodecure (Act 2 of 1974) r/w sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951) (Mah. Act XXII of 1951 do hereby in exercise of the above said powers order ;

FIRST, that no person not being a candidate in connection with the election for which polling is to take place at a Polling Stations or the accredited agent of such a candidate or an official engaged in connection with the election or any public servant engaged in duty at or in the vicinity of such Polling Stations shall between 6.00 a.m. and 12 midnight on the 26th June 2024 loiter or join or form any assembly or group of persons of any public through fare, highway road, street lane, bye--lane or any other public place within a distance of **one hundred meters radius from any Polling Stations in Mumbai Graduates and Mumbai Teachers, constituencies.**

SEONDLY, that all intending voters visiting a Polling Stations for the purpose of voting shall form queues in front of the Polling Stations, one for males and another for females, and that each intending voter shall enter the Polling Stations serially in accordance with his or her position in the queue as and when voters are admitted to the Polling Stations in compliance with the directions of the Presiding Officer. No person other than observers appointed by the commission and authorized election/police officials shall be allowed to either carry or use mobile phones, wireless sets, etc. in the 100 mtrs. perimeter of the Polling Stations described as the " Polling Stations neighbourhood " (section 130 Representation of People Act, 1951) and within the Polling Stations. And also, no person shall put election campaign related posters or banners within 100 meters of the Polling Station s.no person shall use loudspeakers, mega phones etc. within 100 meters of the Polling Stations.

I, direct that this Order shall be published in the *Official Gazette* and promulgated in Brihanmumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by proclaiming the same through loudspeakers or megaphones in Brihanmumbai.

Given under my hand and seal on this 20th June, 2024.

AKBAR PATHAN,

Dy. Commissioner of Police (Operations),
Brihanmumbai and Executive Magistrate.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/०१/२०२५.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धराव, घरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी राजमाता जिजाऊ जन्मदिवस (तारखेप्रमाणे), स्वामी विवेकानंद जयंती, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांती, हजरतअली जन्मदिवस, भगवान बाबा पुण्यतिथी भगवान गड पाथर्डी, मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापण दिन सोहळा औरंगाबाद, दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी कै. बाळासाहेब ठाकरे जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती असे सण/उत्सव संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मीना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश **No. CP/SB/ORDERS/152/2024, Date 05/07/2024** अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, लाठ्या किंवा काठ्या शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचे-या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणा-या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,
दिनांक ६ जानेवारी २०२५.

मीना मकवाना,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक पोउपआ/वि. शा./एम. आय. डी. सी./मनाई आदेश/६०१२/२०२४.—ज्याअर्थी, उल्हासनगर महानगरपालिका विरुद्ध वनशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हील अपिल क्र. १०५८२/२०१७ सुनावणीमध्ये आदेशित केल्याप्रमाणे मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

२. ज्याअर्थी, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी मा. सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दा क्र. ३ मधील उपमुद्दा क्र. ८ मध्ये नमूद प्रमाणे सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वाजेपावेतो सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला त्वरीत बंदी घालण्याचे आश्वासित केले आहे.

३. ज्याअर्थी, सर्व संबंधित औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० या कालावधीत टँकरमधून धोकादायक केमिकल वाहून नेऊन ते रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात सोडले जातात, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पाणी प्रदूषित झाल्याने लोकांचे आरोग्यास धोका निर्माण होतो आणि नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्या अनुषंगाने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३ अन्वये खालील तरतुदीच्या अनुषंगाने डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे टँकर बंदीबाबत आदेश काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झालेली आहे.

४. त्याअर्थी, मी, मीना मकवाना, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३(४) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश जावक क्रमांक No. CP/SB/ORDERS/152/2024, dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकारांचा वापर करून डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वाजेपावेतो सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात येत आहे.

सदर मनाई आदेश दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी ००-०१ पासून दिनांक ४ मार्च २०२५ रोजी २४-०० वा. पर्यंत अंमलात राहील.

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वा. पर्यंत सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला बंदी राहील.

५. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम २२३ (ब) अन्वये शिक्षेस पात्र राहील.

६. संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो. उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

७. सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी दिलेला आहे.

मीना मकवाना,

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

आदेश

(१) भारत निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक २४ मे २०२४ रोजीचे प्रेस नोटनुसार.

क्रमांक वि.शा./कोकण विभाग पदवीधर निवडणूक/मनाई आदेश/१४/२०२४.— ज्याअर्थी, उपोद्घातील अ.क्र. १ मधील अधिसूचनेनुसार भारत निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र राज्य, विधान परिषदेतील ०२ पदवीधर व ०२ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्याकरीता निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक ३१ मे २०२४, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक ७ जून २०२४, नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक १० जून २०२४, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १२ जून २०२४ मतदानाचा दिनांक २६ जून २०२४, मतमोजणी दिनांक १ जुलै २०२४, रोजी व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ५ जुलै २०२४ रोजी आहे.

आणि ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील एकूण १३ मतदान केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या ८२ बुथवर मतदान प्रक्रियेदरम्यान नमुद मतदान केंद्र/बुथवर शांतात व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी योग्य तो प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे क्रमप्राप्त वाटते.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा ठाणे शहर पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश क्र. पोउपआ/वि.शा./१३२/२०२३, दिनांक २७ डिसेंबर २०२३ अन्वये आम्हास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील १३ मतदान केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या ८२ मतदान केंद्र/बुथ इमारतीच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात खालील व्यक्तीशिवाय अन्य व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी करीत आहे.

- (१) नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी/निरीक्षक,
- (२) मतदार अधिकारी/कर्मचारी,
- (३) मतदार (मतदानाचे दिवशी),
- (४) प्रत्येक उमेदवार व त्यांचे सोबत एका वेळी एकच निवडणूक प्रतिनिधी,
- (५) निवडणुकीशी संबंधित कामावर असलेले अधिकारी/कर्मचारी,
- (६) मतदाराच्या कडेवर असलेले लहान मुल (मतदानाचे दिवशी),
- (७) ज्या व्यक्तीस मदतीशिवाय चालता येत नाही. किंवा मत देता येत नाही. अशा अंध किंवा अपंग किंवा वृद्ध किंवा आजारी व्यक्तीला सोबत करणारी व्यक्ती.
- (८) राजकीय पक्षांनी मतदान केंद्राच्या २०० मीटर बाहेर अंतरावर बुथ लावावेत (मतदानाचे दिवशी),
- (९) मतदारांना देण्यात येणा-या चिठ्ठीवर उमेदवारांचे नाव अथवा चिन्ह छापण्यात येऊ नये (मतदानाचे दिवशी).

सदरचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे कार्यक्षेत्रातील मतदान साहित्य वाटप व मतदान केंद्र/बुथ असलेल्या इमारतीचे परिसरात दिनांक २४ जून २०२४ रोजीचे १८-०० पासून ते दिनांक २६ जून २०२४ रोजीचे २४-०० वाजेपर्यंत अथवा मतदान प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत अंमलात राहील.

उपरोक्त मनाई आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

सदरचा आदेश आज दिनांक २० जून २०२४ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त,
विशेष शाखा, ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/११/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, घरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक १७ जून २०२४ रोजी बकरी ईद, राजमाता जिजाऊ स्मृती दिन (तारखेनुसार), दिनांक १९ जून २०२४ धर्मवारी छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार), दिनांक २० जून २०२४ रोजी किल्ले रायगड - शिवराज्यभिषेक दिन, (तिथीनुसार), दिनांक २१ जून २०२४ रोजी वटपोर्णिमा, दिनांक २२ जून २०२४ रोजी गुरूहर गोविंद सिंग जयंती, दिनांक २४ जून २०२४ रोजी बजरंग स्थापना दिन, दिनांक २६ जून २०२४ रोजी राजश्री छत्रपती शाहु महाराज जयंती, तसेच दिनांक १६ जून २०२४ रोजी संघ लोकसेवा आयोगाद्वारे नागरी सेवा पूर्व परीक्षा, २०२४ व इतर विविध परीक्षा तसेच सण उत्सव, संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस आयुक्त, विशेष शाखा ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक **पोआ/विशा/आदेश/१३२/२०२३, दिनांक २७ डिसेंबर २०२३** अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूके, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचे-या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक १३ जून २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २७ जून २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणा-या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,
दिनांक ७ जून २०२४.

सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१२/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक २८ जून २०२४ रोजी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्तान (देहू) दिनांक २९ जून २०२४ रोजी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्तान (आळंदी) दिनांक ३० जून २०२४ रोजी राजमाता जिजाऊ स्मृती दिन (तिथीप्रमाणे) दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मोहरम प्रारंभ (चंद्र दर्शनानुसार १ दिवस मागे- पुढे) तसेच दिनांक ७ जुलै २०२४ रोजी संघ लोकसेवा आयोगाद्वारे नागरी सेवा परीक्षा, २०२४ व इतर विविध परीक्षा असे सण उत्सव, संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (२) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक **पोआ/विशा/आदेश/१३२/२०२३ दिनांक २७ डिसेंबर २०२३** अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूक, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सूट दिलेली आहे.’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचे-या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २८ जून २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक १२ जुलै २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणा-या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,
दिनांक २४ जून २०२४.

सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक विशा/टे-१३/मनाई आदेश/२०२४/७७०२.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धराव, घरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मोहरम मासारंभ या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

त्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक पो.आ.वा./अधि. प्रदान/आदेश ३०/२०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काशिमिरा, काशिगाव मिरारोड, नवघर, नयानगर, भाईंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, तुळीज, आचोळे, वालीव, नायगाव, नालासोपारा, विरार, पेल्हार, अर्नाळा, व मांडव असे एकूण १८ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जेपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगाड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने नेणे जमा करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(४) व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(५) सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

“ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सुट दिलेली आहे. ”

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाही :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचे-या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २७ जून २०२४ रोजी ०२-०० वाजेपासून दिनांक ११ जुलै २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणा-या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

मिरा-भाईंदर, वसई-विरार,
दिनांक २५ जून २०२४.

सुहास बावचे,
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

पोलीस उप आयुक्त (दक्षिण) वाहतूक, मुंबई यांजकडून

तात्पुरती अधिसूचना

क्रमांक १३४६/पोउआ/दक्षिण/वाह/२०२४.— दिनांक १६ जुलै २०२४ रोजी मोहरमचा ०९ दिवसाच्या 'शब ए शहादत' मिरवणूक सायंकाळी १६-०० वाजता पुढील मार्गावर नियोजित करण्यात आली आहे. पी. ईस्माइल मर्चंट चौक (नेसबिट जंक्शन) सोफिया झुबेर जंक्शन सर जे. जे. जंक्शन मोहम्मद अली मार्ग - पाकमोडिया स्ट्रीट जैनबिया हॉल या मार्गावर वरील मिरवणुकीत अनेक लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या मिरवणुकी दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते.

त्यामुळे, जनतेस पोहचणार धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्याकरिता आणि तसा निर्देश देण्याकरिता मी, प्रज्ञा जेडगे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण), वाहतूक बृहन्मुंबई, मोटर वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा नियम ५९) व शासकीय अधिसूचना क्रमांक एमव्हीए ०५८९/सईआर-१०६१/टीआरए-२, दिनांक १९ मे १९९० यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

क्रमांक १२७/तात्पुरते/पोउआ/दक्षिण/वा/२०२४.—

(अ) दिनांक १६ जुलै २०२४ रोजी १४-०० वाजल्यापासून आवश्यकतेनुसार खालील मार्ग बंद राहतील व पर्यायी मार्ग

(१) मोहम्मद अली मार्ग (भेंडीबाजार जंक्शन) ते जे. जे. जंक्शन वाहिनी वाहतूकीस बंद.

पर्यायी मार्ग :—

(१) भेंडीबाजार जंक्शनकडून पूर्व मुंबईकडे जाण्याकरिता एस. व्ही. पी. मार्ग किंवा वाय. एम. मार्ग पी. डिमेल्ला मार्गांनी इच्छित स्थळी.

(२) भेंडी बाजार जंक्शनपासून मध्यम व उत्तर मुंबईकडे जाणा-या वाहनांकरिता एस. व्ही. पी. मार्ग, गोल देऊळ जंक्शन-दोन टाकी जंक्शन-नागपाडा जंक्शन-क्लेअर मार्ग-खडापारसी जंक्शन-बी. जे. मार्ग-घोडके चौक-एन. एम. जोशी मार्ग, चिंचपोकळी जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील.

(३) खडापारशी जंक्शन ते भेंडी बाजार दक्षिण वाहिणीकरिता खडापारशी जंक्शन-नागपाडा जंक्शन-डंकन मार्ग- दोन टाकी जंक्शन-गोल देऊळ जंक्शन- एस. व्ही. पी. मार्गाने इच्छित स्थळी जातील.

(२) सर जे. जे. मार्ग-जे जे जंक्शन ते खडापारशी जंक्शन उत्तर वाहिणी बंद.

पर्यायी मार्ग :—

सोफिया झुबेर मार्ग-नागपाडा जंक्शन ते सोफिया झुबेर जंक्शन दक्षिण वाहिणी रद्द करून उत्तर वाहिनी करण्यात येत आहे. तसेच जे. जे. ब्रिजवरून व खालून येणारी वाहतूक सोफिया झुबेर जंक्शन येथून डावे वळण-नागपाडा जंक्शन-क्लेअर मार्ग-खडापारसी जंक्शन-बी. जे. मार्ग-घोडके चौक-एन. एम. जोशी मार्ग-चिंचपोकळी जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील.

(३) सोफीया झुबेर मार्ग-नागपाडा जंक्शन ते सोफीया झुबेर जंक्शनपर्यंत बंद.

पर्यायी मार्ग :—

नागपाडा जंक्शन-डंकन मार्ग-दोन टाकी जंक्शन-गोल देऊळ जंक्शन-बापु खोटे स्ट्रीट-मिनारा मस्जिद समोरून/मांडवी जंक्शन येथे युटर्न घेऊन-मोहम्मद अली मार्ग दक्षिण वाहिनीने-दक्षिण मुंबईकडे.

(४) डॉ. बी. ए. मार्ग व जे. जे. मार्ग, दक्षिण वाहिनी -शेठ मोतीशा जंक्शन ते जे. जे. जंक्शनपर्यंत वाहतूक, बंद.

पर्यायी मार्ग :—

(१) डॉ. बी. ए. मार्ग, लालबाग ब्रिज खालून येणारी वाहन-डि. के. मार्ग जंक्शन येथून डि. के. मार्गाने-ई एस पाटणावाला मार्ग-टोमाणी जंक्शन बॅरीस्टर नाथ पै मार्ग-पी. डिमेल्ला मार्ग-अवतार सिंग बेदी जंक्शन येथून दक्षिण मुंबईकडे जातील.

(२) डॉ. बी. ए. मार्ग लालबाग ब्रिजवरून येणारी वाहने.

(१) संत सावता जंक्शन येथून संत सावता मार्ग-मुस्तफा बाजार-बॅरीस्टर नाथ पै मार्ग-पी डिमेल्ला मार्गाने दक्षिण मुंबईकडे जातील.

(२) संत सावता जंक्शन येथून उजवे वळण-डॉ. बी. ए. मार्ग-एस.ब्रिज मार्ग-एन. एम. जोशी मार्ग-घोडके चौक-बी. जे. मार्ग-खडा पारसी जंक्शन - क्लेअर मार्गाने दक्षिण मुंबईकडे जातील.

(३) शेठ मोतीशा जंक्शन येथून लव्ह लेन-परब चौक-महाराणा प्रातप चौक-डॉकयार्ड मार्ग जंक्शन-बॅरीस्टर नाथ पै मार्ग-पी डिमेल्ला मार्गाने दक्षिण मुंबईकडे जातील.

(४) नागपाडा व ताडदेव येथे जाणेकरिता लालबाग ब्रिज खालून-चिंचपोकळी ब्रिज-साने गुरूजी मार्ग - सातरस्ता याचा अवलंब करावा.

(५) बलवंत सिंग दोधी मार्ग, (नेसबिट रोड) उत्तर व दक्षिण वाहिनी-सेंट मेरी जंक्शन ते पी, इस्माईल मर्चंट

पर्यायी मार्ग :—

(१) महाराणा प्रताप चौक येथून डॉकयार्ड मार्ग जंक्शन किंवा हॅकॉक ब्रिज मार्ग-पी. डिमेलो मार्गाने दक्षिण मुंबईकडे जातील.

(२) महाराणा प्रताप चौक, येथून डॉकयार्ड जंक्शन-बॅरीस्टर नाथ पै मार्ग - मुस्तफा बाजार जंक्शन-संत सावता मार्ग, डॉ. बी.ए. मार्ग-एस ब्रीज-सात रस्ता सर्कल मार्ग मुंबई सेंट्रलने जातील.

(६) स्पेन्स लेन (हॉंडा कॉर्नर).

पर्यायी मार्ग :—

(ब) दिनांक १५ जुलै २०२४ रोजी १८-०० वा. पासून दिनांक १६ जुलै २०२४ रोजी २४-०० वा. पर्यंत खालील मार्गावर “ नो पार्कींग ” तसचे मोटार/वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

(१) डी. के. मार्ग

(२) ई. एस. पाटणवाला मार्ग

(३) संत सावता मार्ग

(४) सेठ मोतीशा लेन (लव लेन)

(५) बलवंत सिंह धोदी मार्ग

(६) एन. एम. जोशी मार्ग-घोडके चौक ते चिंचपोकळी जंक्शनपर्यंत

(७) डिमटिमकर मार्ग

(८) बापूराव जगताप मार्ग

(९) जे. जे. जंक्शन ते सोफिया झुबेर जंक्शन स्लीप मार्ग, उत्तर वाहिणी

(१०) क्लेअर मार्ग/मिर्झा गालीब मार्ग

(११) डॅक्कन मार्ग.

(१२) सोफीया जुबेर मार्ग

(१३) शेख हाफिजुद्दीन मार्ग-खडापारशी जंक्शन ते बाबा सरवर चौक

(१४) मोहम्मदअली मार्ग/सर जे. जे. मार्ग, मौलाना मोहम्मद अली जोहर चौक (भेंडीबाजार जंक्शन) ते डॉ. अलीमा मोहम्मद इक्कबाल चौकापर्यंत (जे. जे. जंक्शन).

(१५) रामचंद्र भट मार्ग

(१६) जेल मार्ग/सामंत भाई नानजी मार्ग

(१७) मौलाना आझाद मार्ग

(१८) एस. व्ही. पी. मार्ग, वाडीबंदर जंक्शन ते गोल देऊळ

(१९) शिवदास चापसी मार्ग.

(२०) डॉ. मस्करन्स मार्ग

(२१) मौलाना शौकत अली मार्ग

(२२) स्पेन्स लेन (हॉंडा कॉर्नर)

टीप.—सीएसएमटी कडून मध्ये मुंबईकडे जाणा-या वाहनांनी गैरसौय टाळण्याकरिता पी. डिमेलो मार्ग किंवा एन. एस. मार्ग/कोस्टल मार्गाचा जास्तीत जास्त वापर करावा.

सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्क्यानिशी दिनांक १३ जुलै २०२४ रोजी जारी करण्यात येत आहे.

प्रज्ञा जेडगे,
पोलीस उप आयुक्त (दक्षिण),
वाहतूक, मुंबई.

OFFICE OF THE DEPUTY COMMISSIONER OF POLICE (SOUTH) TRAFFIC, MUMBAI

NOTIFICATION

No. 1346/DCP South/Traffic/Notification/2024.—Whereas as on 16th July 2024 a procession of “ Shab A Shahdat ” for Moharam is schedule from 16-00 hrs. onwards on the following rout : P. Ismail Merchant Chowk (Nesbit Junction)-Sofia Zuber Junction-Sir J. J. Junction-Mohammad Ali Road-Pakmodia Street-Jainbia Hall-Many People are expected to attend the aforesaid procession, which may lead to traffic congestion on the said routes and the routes leading there unto.

Therefore, in order to prevent danger, obstruction and inconvenience to the public, to so direct I, Pradnya Jedge, Dy. Commissioner of Police (South), Traffic, Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me under section 115 Motor Vehicles Act, 1988 (Act No. 59 of 1988) read with Government Notification No. MVA-0589/CR-1061/TRA-2, dated 19th May 1990 to hereby order as under—

No. 127/DCP/South/Tr/2024.—

(A) Following routes may be closed as and when required after 14-00 hrs. till completion of the procession and Alternative routes are given.

(I) Mohammad Ali Road (Bhendi Bazar Juctin) to Sir J. J. Junction North and Sout bound-will be closed.

Alternative routs : (I) Vehicles moving from Bhendi Bazar Junction towards East Mumbai via SVP Road or Y. M. Road via P. D'mello Road to desired destination.

(II) Vehicles moving from Bhendi Bazaar Junction towards Central and North Mumbai via SVP Road Gol Deule Junction-Don Taki Junction-Duccan Road - Nagpada Junction - Clear Road-Khadaparshi Junction - B. J. Road - Ghodke Chowk - N. M. Joshi Road - Chinchpokli Junction will go to the desired destination.

(III)Khadaparshi Junction to Bhendi Bazar Junction South Bound cancel will proceed to the desired destination Khadaparshi Junction - Nagpada Junction - Duccan Road - Don Taki Junction-Gol Deul Junction - SVP Road Route.

(2) Sir J. J. Road-J. J. Junction to Khdaparshi Junction North Bound Closed.

Alternative Routes : Vehicles moving from Sophiya Jubair Road- Nagpada Junction to Sophiya Zuber Junction South bound cancel is beging cancelled and respected with North bound cancel. Also, the traffic coming from J. J. Bridge over and J. J. Bridge below will take a left turn Sophiya Zuber Junction-Nagapda Junction -Clear Road-Khadaparshi Junction - B. J. Road the route will go from Ghodke Chowk - N. M. Joshi Road-Chinchpokli Junction to the desired destination.

(3) Sophia Zubair Road - Nagpada Junction to Sophia Zubair Junction will be closed.

Alternative Routes : Vehicles comming from Nagpada Junction towards South Mumbai may take the following route : Nagpada Junction - Duccan Road-Don Taki Junction. Gol Deul Junction - Babu Khote Street - Minara Masjid / Mandvi Junction Tke U turn Mohammad Ali Road South Bound throuh South Mumbai.

(4) Dr. B. A. Road and J. J. Road, South Bbound-Sheth Mothisha Junction to J. J. Junction will be Closed.

Alternative Routes : (I) Vehicles moving on south bound of Dr. B. A. Road (Below Lalbagh Bridge) may take the following Routes - From D K Road Junction to D. K. Road - E S Patanwala Marg Tomani Junction - Barrister Nath Pai Marg - P. D'Mello Road - Avtar Singh Bedi Junction further towards South Mumbai.

(II) Vehicles moving on south bound of Dr. B. A. Road (Lalbagh Bridge) may take the following routes :

(1) From Sant Sawta Junction to Sant Sawta Marg-Mustafa Bazar Junction-Barrister Nath Pai Marg - P. D'Mello Road further towards South Mumbai.

(2) From Sant Sawta Junction-Dr. B. A. Road. North Bound-S Bridge-N. M. Joshi Marg-Ghodke Chowk - B. J. Road - Khadaparsi Junction-Claire Road-Nagpada, Junction-Gol Deul Junction-towards South Mumbai.

(3) From Sheth Motisha Junction to Love Lane - Parab Chowk-Maharana Pratap Cowk-Dockyard Road Junction - Barrister Nath Pai Marg - P.D'Mello Road - further towards South Mumbai.

(4) To go to Nagpada and Tardeo from below Lalbaugh Bridge - Chinchpokli Bridge-Sane Guruji Road - Saat Rasta should be followed.

(5) Balwant Singh Dodhi Road, [Nesbit Road] North / and South Bound - Saint Merry Junction to P. Ismail Merchant Chowk (Nesbit Junction) will be closed.

Alternative Routes : Vehicles Moving towards South Mumbai *via* Nesbit Road may take the following routes : (a) From Maharana Pratap Chowk to Dockyard Road Junction or Hecock Bridge- P.D'Mello Road-further towards South Mumbai. (B) From Maharana Pratap Chowk-Barrister Nath Pai Marg Mustafa Bazar Junction-Sant Savata Marg-Dr B. A. Road-S Bridge-Mumbai Central *via* Sat Rasta Circle.

(6) Spence lane (Honda Corner street) will be closed.

Alternative Routes : This Road is dead end so Their will be no altenative rout.

(B) There shall be ' No Parking' of Vehicles on the following routes on 15th July 2024 From 18-00 Hrs. to 16th July 2024 from Hrs. to 24-00 Hrs.

1. D. K. Road.
2. ES Patanwala Road.
3. Sant Savata Road.
4. Seath Motisha lane.
5. Balwant Singh Dodhi Road.
6. N. M. Joshi Raod-Ghodke Chowk to Chinchpokli Junction.
7. Dimtimkar Road.
8. Bapurao Jagtap Road.
9. J. J. Junction to Sofiya Zuber Junction Sleep Road North Bound.
10. Claire Road / Mirza Ghalib Road.
11. Duncan Road.
12. Sophia Zubair Road.
13. Shikh Hafizuddin Road-Khadaparshi Junction to Baba Sarvar Chowk.
14. Mohammad Ali Road/ Sir J. J. Road, Maulana Mohammad Ali Johar Chowk (Bhendi Bazar) to Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction).
15. Ramachandra Bhat Road.
16. Jai Road/Samant Bhai Nanji Road.
17. Mulana Azad Road.
18. S. V. P. Road-Wadi Bander Junction to Gol Deval Junction.
19. Shivdas Chapsi Road.
20. Dr. Mascarenhas Road.
21. Maulana Shaukat Ali Road.
22. Spence Lane (Honda Corner Street.).

(C) Vehicles going from CSMT to Central Mumbai Should use P.D'Mello Road Or N. S. Road / Costal Road as much as possible to avoid inconvenience.

Issued under my seal and signature on the 13th day of July 2024.

PRADNYA JEDGE,
Deputy Commissioner of Police (South),
Traffic, Mumbai.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/२९३३/२०२४.— ज्याअर्थी, संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा (EPFO) परीक्षा २०२४, दिनांक ७ जुलै २०२४ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात एकूण ०५ उप केंद्रांवर २ सत्रात आयोजित केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्रात काही ठिकाणी परीक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार केले आहेत व परीक्षेत व्यत्यय आणलेले आहेत. त्याप्रमाणे उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करण्याची परीक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परीक्षा केंद्रावरील संबंधित प्राधिकृत अधिकारी/कर्मचारी परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्या खरेजी अन्य व्यक्ती यांना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करणे व १०० मीटर परिसरात जमण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी इएक्सएम/०७८३/५५०/एसपीएल-२, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १ मे १९८३ अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश पोआ/विशा/आदेश/१३२/२०२३, दिनांक २७ डिसेंबर २०२३ अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करून परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व तत्सम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांचा वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करित आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-यावर “ महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ॲक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड ॲण्ड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ॲक्ट, १९८२ ” मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

सदरचा मनाई आदेश हा परीक्षा उपकेंद्रापुरता दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७-०० वा. पासून ते सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

मी सूचित करतो की, या आदेशाच्या प्रती माध्यमिक शाळेच्या व महाविद्यालयाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सहज दर्शनिय भागात चिकटवून व आदेशाची ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करून प्रसिद्धी करावी व तशा कागदोपत्री नोंदी घ्याव्यात.

ठाणे शहर,
दिनांक २६ जून २०२४.

सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त,
विशेष शाखा, ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१४/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादींकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक २८ जुलै २०२४ ते दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी पावेतो नक्षल सप्ताह, दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक पुण्यदिन, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती, दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण मासारंभ, दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी, ऑगस्ट क्रांतीदिन, जागतिक आदिवासी दिन, व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा व इतर विविध परीक्षा असे सण उत्सव, संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी मी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस, आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे :—

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, लाठ्या, काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

‘ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सूट दिलेली आहे. ’

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचे-या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणा-याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

सदर मनाई आदेश दिनांक २४ जुलै २०२४ रोजी माझे सही शिक्क्यानिशी देत आहे.

सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

मनाई आदेश

संदर्भ.— (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३).

(२) मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जा.क्र. जिविशा/मनाई आदेश/५३४६/२०२४, दिनांक १७ जुलै २०२४ रोजीचे पत्र.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश.

क्रमांक उचिशा/पोल-मनाई आदेश/२०२४.— मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जावक क्रमांक जिविशा/मनाई आदेश/५३४६/२०२४, दिनांक १७ जुलै २०२४ रोजीचे पत्र या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक २२ जुलै २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक ५ ऑगस्ट २०२४ चे २४-०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होऊन आदेश मिळणेस विनंती केली आहे.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक ५ ऑगस्ट २०२४ चे २४-०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.

(अ) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.

(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.

(क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.

(ड) सभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे.

(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.

(फ) सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे.

(ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत.

(१) अंत्ययात्रा

(२) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

(३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

(४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी.

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १९ जुलै २०२४ रोजी दिला.

चंद्रकांत सुर्यवंशी,
अपर जिल्हादंडाधिकारी,
रत्नागिरी.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक वि.शा/सुरक्षा शाखा/मनाई आदेश/०४/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

२. देशातील विविध ठिकाणी अतिरेकी/दहशतवादी, असामाजिक घटक यांनी रिमोटद्वारे नियंत्रित होणा-या ड्रोन अथवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्राप्त परिस्थितीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अतिरेकी/दहशतवादी असामाजिक घटक हे पॅरा-ग्लाइडर्स, रिमोटद्वारे कंट्रोल होणा-या ड्रोन अथवा मायक्रो लाईट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात. अशा करवायांवर आळा घालणे आवश्यक आहे. हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झाली आहे.

३. त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश जावक क्रमांक No. CP/SB/ORDERS/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित हवाई क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअरक्राफ्ट यांच्या उड्डाण क्रियाकलापांना सक्षम प्राधिका-याच्या “ पूर्व परवानगी ” शिवाय ठाणे शहर पोलीस, आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक १२ जुलै २०२४ रोजी ००-०१ वा. पासून ते दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजीचे २४-०० वा. पर्यंत ६० दिवसांच्या कालावधीमध्ये बंदी करीत आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी राहिल.

४. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ (अ)(ब) अन्वये शिक्षेश पात्र राहिल.

५. संबंधितांना आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलस आयुक्त तसेच परिमंडळीय पो. उप आयुक्त कार्यालय, ठाणे शहर यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

६. सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी पारित केलेला आहे.

सचिन गोरे,

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक विशा/ससाक/मनाई आदेश/१३/२०२४.— ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादींकडून जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेरावे, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक १७ जुलै २०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशी/मोहरम (ताजिया) ताबुत विसर्जन, दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा, व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुरव परीक्षा, २०२४ तसेच दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा व इतर विविध परीक्षा असे सण उत्सव, संपन्न होणार आहेत.

सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्या प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस, उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक पोआ/विशा/आदेश/१५२/२०२४, दिनांक ५ जुलै २०२४ अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडूके, बंदुका, लाठ्या/काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सूट दिलेली आहे.

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :—

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचे-या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक १३ जुलै २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २७ जुलै २०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणा-या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे शहर,
दिनांक १० जुलै २०२४.

सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक वि.शा/ससाक/३२२३/२०२४.— ज्याअर्थी, माहे जुलै-ऑगस्ट २०२४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उच्च माध्यमिक (इ. १२वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक ८ ऑगस्ट २०२४ व महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२४ दिनांक २१ जुलै २०२४ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात आयोजित केली आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्रात काही ठिकाणी परीक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैर प्रकार केले आहेत व परीक्षेत व्यत्यय आणलेले आहेत. त्याप्रमाणे उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करण्याची परीक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परीक्षा केंद्रावरील संबंधित प्राधिकृत अधिकारी/कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्या खेरीज अन्य व्यक्ती यांना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करणे व १०० मीटर परिसरात जमण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर, यांना इएक्सएम/०७८३/५५०/एसपीएल-२, गृहविभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १ मे १९८३ अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश पोआ/विशा/आदेश/१५२/२०२४, दिनांक ५ जुलै २०२४ अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करून परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स, सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व तत्सम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांचा वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करीत आहे. सदर सुचनांच उल्लंघन करणा-यावर “ महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस अँक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड अँड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन अँक्ट, १९८२ ” मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

सदरचा मनाई आदेश हा परीक्षा उपकेंद्रापुरता दिनांक १६ जुलै २०२४ ते ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७-०० वा. पासून ते सायंकाळी २०-०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

मी सूचित करतो की, या आदेशाच्या प्रती माध्यमिक शाळेच्या व महाविद्यालयाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सहज दर्शनीय भागात चिकटऊन व आदेशाची ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करून, प्रसिद्धी करावी व तशा कागदोपत्री नोंदी घ्याव्यात.

सचिन गोरे,

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

ठाणे शहर,
दिनांक १० जुलै २०२४.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक पोउपआ/वि. शा./एम. आय. डी. सी./मनाई आदेश/१६०७/२०२४.—ज्याअर्थी, उल्हासनगर महानगरपालिका विरुद्ध वनशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हील अपिल क्र. १०५८२/२०१७ सुनावणीमध्ये आदेशित केल्याप्रमाणे मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

२. ज्याअर्थी, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी मा. सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दा क्र. ३ मधील उप मुद्दा क्र. ८ मध्ये नमूद प्रमाणे सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वाजेपावेतो सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला त्वरित बंदी घालण्याचे आश्वासित केले आहे.

३. ज्याअर्थी, सर्व संबंधित औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० या कालावधीत टँकरमधून धोकादायक केमिकल वाहून नेऊन ते रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात सोडले जातात, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पाणी प्रदूषित झाल्याने लोकांचे आरोग्यास धोका निर्माण होतो आणि नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्या अनुषंगाने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३ अन्वये खालील तरतुदीच्या अनुषंगाने डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे टँकर बंदीबाबत आदेश काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झालेली आहे.

४. त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हांस पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३(४) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश जावक क्रमांक No. CP/SB/ORDERS/152/2024, dated 5th July 2024 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकारांचा वापर करून डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वाजेपावेतो सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात येत आहे.

सदर मनाई आदेश दिनांक ८ जुलै २०२४ रोजी ००-०१ पासून दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी २४-०० वा. पर्यंत अंमलात राहील.

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८-०० ते सकाळी ०६-०० वा. पर्यंत सर्व प्रकारचे टँकर वाहतुकीला बंदी राहील.

५. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम २२३ (ब) अन्वये शिक्षेस पात्र राहील.

६. संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो. उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

७. सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ५ जुलै २०२४ रोजी दिलेला आहे.

सचिन गोरे,

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
ठाणे शहर.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून

मनाई हुकूम

क्रमांक पोउपआ/सुरक्षा शाखा/मनाई आदेश/११९५/२०२४.— ज्याअर्थी, मुंब्रा ते कल्याण दरम्यान खाडी किनारी रेल्वे ट्रॅकजवळ व कांदळवन क्षेत्रात होणा-य अवैध रेती उत्खननाबाबत याचीकाकर्ते श्री. गणेश निलकंठ पाटील यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे क्रिमीनल रिट पिटीशन नंबर २९११/२०२२ दाखल केली आहे. मा. न्यायालयाने या विषयी गंभीर दखल घेण्यात आलेली आहे.

२. ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी जिल्हाधिकारी, ठाणे येथे दिनांक २९ मे २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्थरावरील महसूल, महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलीस यंत्रणा व रेल्वे विभागाशी विचारविनीमय करून अवैध रेती उत्खनन व लोहमार्गास होत असलेला संभाव्य धोका लक्षात घेता अभियांत्रिक स्वरूपाच्या उपाययोजने अंतर्गत लोहमार्गालगत गॅबियन बंधारे बाधण्याचे काम प्रगतीपथावर असून अन्यही बंधारे प्रस्तावित आहे.

३. ज्याअर्थी, ठाणे जिल्ह्यामधून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून त्याचा काही भाग हा ठाणे व कल्याण या तालुक्यातील खाडी क्षेत्रातून जातो या मार्गालगत होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाबाबत संबंधित क्षेत्रामध्ये ००-०१ ते रात्रौ २४-०० या कालावधीत लोहमार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही रेल्वे पुलाच्या व रस्ते पुलाच्या परिसरात कोणत्याही बाजूने ६०० मीटर (२००० फूट) अंतराच्या आत वाळू/रेती उत्खनन होणार नाही. याकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३ अन्वये मनाई हुकूम काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झालेली आहे.

४. त्याअर्थी, मी, सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी त्यांना, शसनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी, त्यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक No. CP/SB/ORDER/152/2024, Dated 5th July 2024 अन्वये आम्हास लेखी स्वरूपात प्रदान केल्याने त्या अधिकारांचा वापर करून मी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोणत्याही रेल्वे पुलाच्या व रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूने ६०० मीटर (२००० फूट) अंतराच्या आत वाळू/रेती उत्खनन होणार नाही. तसेच कांदळवन क्षेत्रात -हास होणार नाही याकरिता संबंधित क्षेत्रामध्ये ००-०१ ते रात्रौ २४-०० या कालावधीत बंदी घालण्याबाबत आदेश जारी करित आहे.

५. सदर मनाई आदेश दिनांक १७ जुलै २०२४ रोजी ००-०१ पासून ते दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी २४-०० वा. पर्यंत अंमलात राहील.

६. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम २२३ (अ) (ब) अन्वये प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

७. संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो. उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

८. सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ११ जुलै २०२४ रोजी दिलेला आहे.

सचिन गोरे,

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा,
पोलीस आयुक्त, ठाणे शहराकरिता.

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक पोआ/नमुं/विशा/जनरल/३५६१/२०२४.— ज्याअर्थी, नवी मुंबई आस्थापनेवर दिनांक ७ जुलै २०२४ रोजी पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा सिडको एक्झीबिशन सेंटर, हॉल वाशी, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

दिनांक ७ जुलै २०२४ रोजी पोलीस शिपाई लेखी परीक्षेसाठी १८४२ परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहेत. पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, नवी मुंबई यांचेकडील कार्यालयीन जा क्र.पोआ/नमुं/आस्था-६/पो.भ. २०२२-२३/२२२७/२०२४, दिनांक ४ जुलै २०२४ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ लागू करण्याबाबत योग्य ते आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

ज्याअर्थी, सदर परीक्षा या शांतता, निर्भय व निर्विघ्न वातावरणात पार पडाव्यात याकरिता नवी मुंबई आयुक्तालयाचे हद्दतील परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसरात खालीलप्रमाणे मनाई आदेश जारी करणे जरूरीचे आहे, याबाबत माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई मला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई आयुक्तालयातील परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसरात परीक्षार्थींना व अध्यक्ष, पोलीस भरती-२०२३, नवी मुंबई यांनी दिलेल्या अधिकारान्वये ज्यांना सूट दिलेली आहे अशा इसमांव्यतिरिक्त इतर कोणत्याही इसमास दिनांक ७ जुलै २०२४ रोजी ००-०१ पासून ते २४-०० वा. पर्यंत खालील कृत्यांस मनाई आदेश देत आहे.

१. परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, एस.टी.डी. बुथ ची दुकाने चालू ठेवण्यास व परीक्षा केंद्रामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, पेजर, आय पॅड, स्मार्ट वॉच विथ मोबाईल फोन, व्हॉट्स अॅप फोनच्या व तत्सम साधनांच्या वापरावर मनाई करण्यात येत आहे.

२. सदर परिसरात एकत्र जमणे, घोषणाबाजी किंवा निदर्शने करणे, परीक्षा केंद्रावर येणा-या परीक्षार्थींवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतेही कृत्य करणे तसेच ते परीक्षा देण्यापासून वंचित राहतील असे कोणतेही कृत्य करू नये.

३. कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, ज्वालाग्रही व दाहक पादर्थ जवळ बाळगता अथवा वाहू नेता येणार नाहीत.

या आदेशाचा भंग करणारा इसम भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

उपरोक्त आदेशाच्या प्रती, नवी मुंबई आयुक्तालयातील परीक्षा केंद्र परिसरात सहज दिसणा-या सार्वजनिक ठिकाणी चिटकवून व ध्वनी क्षेपकाद्वारे प्रक्षेपित करून प्रसारित करावा आणि त्या संबंधित्या नोंदी अभिलेखावर ठेवाव्यात.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

नवी मुंबई,
दिनांक ५ जुलै २०२४.

प्रशांत मोहिते,
पोलीस उप आयुक्त,
विशेष शाखा, नवी मुंबई.

पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक सु.शा./ड्रोन/मनाई आदेश/२०२४/८६५.— ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दहशतवादी व समाज विघातक कृत्य करणा-या घटकांकडून **Drone, Para Gliders, Remote Controlled Micro Light Aircraft** च्या सहाय्याने हल्ला करून मानवी जिवीतास, आरोग्यास, संरक्षणास बाधा निर्माण करण्याची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मर्मस्थळे व संवेदनशिल व संरक्षित ठिकाणांचे दहशतवादी व समाज विघातक कृत्य करणा-या घटकांकडून **Drone, Para Gliders, Remote Controlled Micro Light Aircraft, Arial Missiles** इ. च्या सहाय्याने निरीक्षण व रेकी करून घातपाती कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्याअर्थी, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तथा संरक्षणाच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या **Drone, Para Gliders, Remote Controlled Micro Light Aircraft, Arial Missiles** यांचेवर नियमन व नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधकात्मक निर्बंध घालणे गरजेचे आहे.

त्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा, संहिता, २०२३ चे कलम १६३ (१)(२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात “ **Drone, Para Gliders, Remote Controlled Micro Light Aircraft, Arial Missiles** ” ज्यामुळे मानवी जिवीतास, आरोग्यास, संरक्षणास बाधा निर्माण करण्याची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची शक्यता आहे. अशा “ **Drone, Para Gliders, Remote Controlled Micro Light Aircraft, Arial Missiles** ” चा वापर यावर मनाई करीत आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांकडून करण्यात येणा-या हवाई सर्वेक्षणास व मा. पोलीस, आयुक्त यांचेकडून विशेष परवानगीने करण्यात येणा-या वापरास सदर मनाई आदेशातील तरतुदी लागू असणार नाही.

जो कोणी सदर मनाई आदेशाचा भंग करेल तो इसम भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरेल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १६३ प्रमाणे सदरचा आदेश सार्वजनिक जागी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये सदर आदेशाच्या प्रती स्थानिक वृत्त पत्रातून प्रसिद्ध करावा. सदर मनाई आदेशाने प्रभावित होणा-या व्यक्तींना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ (१)(२) अन्वये सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, संबंधित पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांचे कार्यालयातील नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदर आदेशाचा कालावधी हा दिनांक १० जुलै २०२४ रोजी ००-०१ पासून ते दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी २४-०० वाजे पावेतो लागू राहील.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी दिलेला आहे.

सुहास बावचे,

पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

पोलीस आयुक्तालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांजकडून

मनाई आदेश

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४(१)(२) अन्वये आदेश

क्रमांक पोआ मिभाववि/मनाई आदेश/२०२४/७८३९.— ज्याअर्थी, हे निदर्शनास आलेले आहे की, अनेक परदेशी नागरीक हे मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये खालील नमूद केलेल्या विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात.

ज्याअर्थी, हे निदर्शनास आलेले आहे की, यामुळे असामाजिक तत्वांना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांची ओळख आणि उपस्थिती लपवून राहण्याची संधी प्राप्त होते.

त्याअर्थी, मी, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय व एफ.आर.ओ, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१), (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आदेश देतो की, खालील नमूद आस्थापनांचे मालक/चालक/व्यवस्थापक हे त्यांच्या आवारात परदेशी नागरिकांचे अगामन झाल्यापासून २४ तासांच्या आत पोलिसांना माहिती देतील.

(१) बार्डिंग हाऊस

(२) क्लब

(३) विश्रामगृहे (खासगी कंपनीचे विश्रामगृहासंह)

(४) पेर्यींगोस्ट-हाऊस

(५) भाडेतत्वावर मिळणारी निवासस्थाने/घरे/सदनिका/बंगले/चाळ इ.

(६) रुग्णालये/दवाखाने

(७) व्यावसायिक होम-स्टे सुविधा (ज्या ठिकाणी परकीय नागरिकांना आर्थिक किंवा exchange क्रेडिट यांच्या मोबदल्यात निवास व्यवस्था उपलब्ध केली जाते)

(८) दुकाने/उपहारगृहे

(९) सराई आणि

(१०) जहाज/बोटी

वास्तव्यास येणा-या परदेशी नागरिकांची माहिती या आदेशा सोबत जोडलेल्या प्रारूप नजीकच्या पोलीस ठाण्यास देण्यात यावी.

तसेच आदेशित करण्यात येते की, अशा प्रकारच्या आस्थापनांचे मालक/चालक/व्यवस्थापक यांनी त्यांच्याकडे सद्यस्थितीला त्यांच्या आवारात वास्तव्यात असणा-या परदेशी नागरिकांची माहिती सदरचा आदेश पारीत झाल्यापासून २४ तासांच्या आत नजीकच्या पोलीस ठाणे यांना सादर करावी.

जो कोणी सदर आदेशाचे उल्लंघन करेल तो इसम भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे व इतर संबंधित कायद्यांप्रमाणे शिक्षेस पात्र ठरेल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १६३ प्रमाणे सदरचा आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सदर आदेशाच्या प्रति स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध कराव्यात. आदेशामुळे प्रभावित होणा-या प्रत्येक व्यक्तीस आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे.

सदर आदेशाचा कालावधी हा दिनांक २९ जून २०२४ रोजी ००-०१ पासून ते दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी २४-०० वा. पर्यंत लागू राहील.

सदरचा आदेश आज दिनांक २८ जून २०२४ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

सुहास बावचे,
पोलीस उप आयुक्त, मुख्यालय,
तथा एफ.आर.ओ.,
मिरा-भाईंदर, वसई-विरार.

BY THE COMMISSIONER OF POLICE MIRA-BHAYANDAR, VASAI-VIRAR

Order

ORDER UNDER SECTION 144(1), (2) OF THE CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.

No. CP, MBVV/Prohibitory Order/2024/7839.— Whereas, it has been observed that many, foreign notionals come to Mira-Bhayandar, Vasai-Virar Police Commissionerate and stay in various types of establishments enumerated below.

Whereas, it has been observed that this gives opportunity to the anti-social elements to conceal their identity and presence ; within the jurisdiction of Mira-Bhayandar, Vasai-Virar Police Commissionerate.

Therefore, I Suhas Bavache, DCP HQ and FRO, Mira-Bhayandar, Vasai-Virar Police Commissionerate in exercise of the powers conferred on me under Section 144(1), (2) of the Code of Criminal Procedure, 1973, hereby direct that the owners / managers / operators of the following categories of premises enumerated below will report to the Police within 24 hours of the arrival of foreign nationals in their premises.

- (1) Boarding House
- (2) Club
- (3) Rest houses (including private company rest houses)
- (4) Paying Guest-House
- (5) Rented accommodations including houses/flats/bungalows/chawls etc.
- (6) Hospitals
- (7) Commercial home-stay facilities (where accommodation is provided to foreign nationals in exchange for money or exchange-credit)
- (8) Shops/Eateries
- (9) Sarai and
- (10) Vessels.

The said information should be submitted in the format enclosed with this order to the nearest Police Station.

It is further directed that the owners/operators/managers of such premises will report to the Police within 24 hours of this order, about foreign nationals already residing in their premises.

Any violations of the said order shall be liable for punishment under Section 188 of the Indian Penal Code as well as other relevant laws. As per Section 163 of the Maharashtra Police Act, 1951, the said order is being published in Public platforms. Also, a copy of the said order should be published in local newspapers in the jurisdiction of Mira-Bhayandar, Vasai-Virar Police Commissionerate. Since it is not possible to issue notice to every person affected by the order before issuing the order, the said order has been issued unilaterally.

The said order period will be applicable from 00-01 on 29th June 2024 to 24-00 on 26th August 2024.

The said order is given under my signature today dated 28th June 2024.

SUHAS BAVACHE,
DCP HQ & FRO,
Mira-Bhayandar, Vasai-Virar.